



अद्यावलेख

खरीखरी..

सामान्य जनोपयोगी

कालच केंद्रीय अर्थमंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री त्यांची जीएसटी बाबत बैठक पार पडली. या बैठकीत सध्या जीएसटीचे दर जे चार टप्प्यांमध्ये आहेत त्यांना दोन टप्प्यात आणण्याचा निर्णय पक्का झाला. यामुळे अनेक मध्यमवर्गीयांना दिलासा मिळणार आहे. आजच्या या निर्णयामुळे पाच टक्के, बारा टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के अशा चार स्लॅबमध्ये असलेली जीएसटी आता फक्त पाच आणि १८% झालेली आहे. हे दोनच स्लॅब आता शिल्लक उरलेले आहेत. यामुळे मध्यमवर्गीयांच्या खर्चात निश्चितच बचत होणार आहे. चार स्लॅब ठेवले म्हणून अनेक दिवसांपासून काँग्रेस पक्षाचा या विरोधात प्रचार सुरू होता. आता येत्या नवरात्र उत्सवाच्यापूर्वी सामान्य आणि मध्यमवर्गीय जनतेला दिलासा मिळेल १२% आणि २८% हे दोन स्लॅब रद्द केल्यामुळे १२% तील बहुतेक वस्तू पाच टक्क्यांवर येतील. जीएसटी परिषदेने अनेक वस्तूंचा कर कमी केल्यामुळे बहुतेक सर्व राज्यांनीच आपले नुकसान होईल त्याची भरपाई केंद्राने करावी अशी मागणी केलेली आहे. आधीच देशातील बऱ्याच राज्यांची परिस्थिती फारशी चांगली नाही अनेक फुकट्या योजनांमुळे आणि भरमसाट खर्चांमुळे प्रत्येक राज्य कर्जाच्या विळख्यात सापडलेले आहे. यामुळे केंद्राला याचाही विचार करावा लागेल, एकेकाळी उत्पन्नाचा मोठा स्रोत असलेल्या जीएसटीला अशा प्रकारे कमी करण्यात आल्यामुळे देशातील सर्वच राज्य सरकारांना चिंता वाटणे स्वाभाविकच आहे, पण त्याचबरोबर सामान्य जनतेला जो दिलासा मिळणार आहे त्याचा आनंद संबंधित राज्य सरकारांनी मानला पाहिजे. आतापर्यंत हॉटेलाचे भाडे २०० ते ३०० रुपये असले तरी त्यावर १२% कर होता आता तो पाच टक्क्यांवर आलेला आहे. साध्या कपड्यांवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर जीएसटीचा दबाव होता त्यातही कपात होणार आहे. आजकाल चांगली पादत्राणे दीड हजार ते दोन हजार रुपयांच्या खाली मिळत नाहीत. त्या ठिकाणी हजार रुपयांच्या वर किंमत असली रे असली की त्या पादत्राणे आणि वहाणांवर १२% जीएसटी लागू व्हायचा. मात्र आता तोच जीएसटी पाच टक्क्यांवर आणण्यात आलेला आहे. तसेच बऱ्याच महागड्या वस्तू २८% जीएसटीच्या स्लॅबमध्ये होत्या त्यापैकी कार, बाईक, थी व्हीलर, एसी, फ्रिज, तसेच सिमेंट आणि ३५० सीसीच्या बाईक्स आणि त्यांचे स्पेअर पार्ट्स हे सरळ सरळ २८ टक्क्यांवरून १८% वर आणलेले आहेत. परंतु यामध्ये मेख अशी आहे की ज्या अतिशय महागड्या आणि अत्यंत चैनीच्या वस्तू किंवा गाड्या आहेत. त्यावर आता ४०% जीएसटीचा कर आकारण्यात येणार आहे. उदाहरणार्थ जो माणूस दोन-तीन कोटींची गाडी घेणार आहे त्याला ४०% कर भरावा लागेल. केंद्र सरकारने केलेल्या सूचनेनुसार जीएसटी परिषदेने अनेक वस्तू शून्य करावर आणलेल्या आहेत, त्यामध्ये मध्यमवर्गीयांसाठी महत्वाच्या तसेच खाण्यापिण्याच्या आणि शालोपयोगी वापराच्या नित्योपयोगी गोष्टी जास्त आहेत. जसे दूध, पनीर, पिझ्झा, ब्रेड, रोटी, पराठा या अन्नपदार्थांवरती आता कर लागणार नाही. तसेच शालोपयोगी गोष्टींमध्ये पेन्सिल, कट्टर, खोडरबर, लिखाणाच्या वहा या वस्तूही स्वस्त होणार आहेत. विशेष म्हणजे औषधां वरील ३३% कर कमी केलेला आहे. त्यामध्ये शामू, साबण, तेल या दैनंदिन वापरातील वस्तू पाच टक्के जीएसटीच्या कक्षेत आणल्या गेलेल्या आहेत. नमकीन पदार्थ, पास्ता, कॉफी नूडल्स यांच्यावरचा जीएसटी पाच टक्के करण्यात आला आहे. थर्मामीटर, ग्लुकोमीटर यांच्यावरचा जीएसटी १८ टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला आहे. सगळ्याच वस्तूंची जंत्री या ठिकाणी मांडू शकत नाही. परंतु सरकारने सामान्य आणि मध्यमवर्गीयांचा विचार केलेला दिसते आहे. तरीही सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे सरकारला अचानक एवढी सामान्य जनतेची कणव कशी काय बरे आली, हा प्रश्न खरे तर कोणीच विचारू नये. कारण सध्याची आपल्या देशाची परिस्थिती पहा आणि सामान्य जनतेच्या पायावर फुले वाहा, असा राष्ट्रीय कार्यक्रम ठरलेला असतो. भारतीय स्वातंत्र्याची दुंदुभी १५ ऑगस्ट १९४७ साली रात्री बारा वाजता वाजली होती. तशीच याबाबत निर्णयासाठीची घोषणा करताना विशेष अधिवेशन भरवून त्याच रात्री बारा वाजता ही घोषणा करण्यात आली आहे. सर्व देशभर समान कर असावा या उद्देशाने सुरू असलेला जीएसटीचा हा सोपस्कार पुढील कालावधीमध्ये जनोपयोगी ठरे आणि हो, अगदी तसाच सर्व राज्यांना सुखाचा ठरो, अशी अपेक्षा आपण करूया!

nagpurpost@gmail.com
Mob. No. 9922970023

नवी दिल्लीसह तीन राज्यात हाहाकार

■ वृत्तसंस्था, नवी दिल्ली, दि. ४ : देशातील जवळजवळ अर्ध्या भागात मान्सूनचा पाऊस, पूर किंवा भूस्खलन होत आहे. गंगा आणि यमुनेसह सर्व लहान-मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. दिल्ली-

एनसीआरमध्ये यमुनेचे पाणी रस्ते आणि घरांपर्यंत पोहोचले आहे. मदत छावण्या आणि स्मशानभूमीत पाणी शिरले आहे. पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये अशीच परिस्थिती आहे.

गरजा स्वस्त, शौक महाग!

■ वृत्तसंस्था, नवी दिल्ली, दि. ४ : पंतप्रधान मोदींनी १५ ऑगस्टच्या भाषणात सांगितलेल्या दिवाळी भेटीला जीएसटी कौन्सिलने मान्यता दिली आहे. आता जीएसटीमध्ये ५% आणि १८% असे फक्त दोनच स्लॅब असतील. नवीन बदलांमुळे, दूध-तूप, टीव्ही-एसी, कार-बाईक, विमा यासारख्या ५ प्रकारच्या गरजेच्या वस्तू स्वस्त होतील. तथापि, छंद आणि चैनीसाठी ४०% चा आणखी एक स्लॅब असेल. बुधवार ३ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या ५६ व्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जीएसटीचे ५%, १२%, १८% आणि २८% असे ४ स्लॅब कमी करून २ केले. म्हणजेच आता ५% आणि १८% असे दोन स्लॅब असतील. साबण, शामू, एसी, कार यासारख्या सामान्य गरजेच्या वस्तू देखील स्वस्त होतील. दूध, रोटी, पिझ्झा ब्रेड, याहह अनेक अन्नपदार्थ जीएसटीमुक्त असतील. वैयक्तिक आरोग्य आणि जीवन विम्यावर कोणताही कर लागणार नाही. ३३ जीवनरक्षक औषधे, दुर्मिळ आजारांसाठीची औषधे आणि गंभीर आजारांसाठीची औषधे देखील करमुक्त असतील. लक्झरी वस्तूवर आता २८% ऐवजी ४०% जीएसटी आकारला जाईल. मध्यम आणि मोठ्या कार, ३५० सीसीपेक्षा जास्त ईंजन च्या मोटारसायकली या स्लॅबमध्ये येतील. या बदलांचा उद्देश सामान्य माणसाला दिलासा देणे, लहान व्यवसायांना आधार देणे आणि तंबाखूसारख्या हानिकारक उत्पादनांवर कर वाढवून त्यांचा वापर कमी करणे आहे. जीएसटी २.० चे उद्दिष्ट कर संरचना

जीएसटीमध्ये यापुढे फक्त दोनच स्लॅब : कौन्सिलने दिली मान्यता

■ स्वस्त होणार :

खाद्य पदार्थ
शेती यंत्र, सौर उर्जा
औषधे, आरोग्य
कार, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स
खेळ, शिक्षण, कापडी वस्तू

सुलभ करणे, सामान्य लोकांवरील कराचा भार कमी करणे आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन देणे आहे. याशिवाय, उलटी शुल्क रचना दुरुस्त करणे आहे. जीएसटी कौन्सिलची ५६ वी बैठक अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे झाली. जीएसटीमध्ये कपात केल्यामुळे, ५ श्रेणीतील वस्तू स्वस्त होतील. बहुतेक किराणा मालावरील कर १२% वरून ५% पर्यंत कमी करण्यात आला आहे. याशिवाय, इलेक्ट्रॉनिक्सवरील जीएसटी २८% वरून १८% करण्यात आला आहे. आरोग्य विमा किंवा १०,००० रुपयांच्या प्रीमियमसह टर्म

इन्शुरन्सर १८०० रुपयांची थेट बचत होईल, कारण त्यावरील १८% कर शून्य करण्यात आला आहे. एसीवरील जीएसटी दर २८% वरून १८% पर्यंत कमी करण्यात आले आहेत. ३२ इंचापेक्षा मोठा टीव्हीवरही जीएसटी दर कमी करण्यात आले आहेत. सरकारने सिमेंट आणि इतर बांधकाम साहित्यांवरील जीएसटी कमी केला आहे. दुसरीकडे, छंद आणि चैनीच्या वस्तूसाठी ४०% चा नवीन स्लॅब तयार करण्यात आला आहे. त्यामुळे, सर्वसामान्य लोकांच्या गरजा स्वस्त होणार असून, चैन मात्र महागणार आहे.

सरसकटचा जीआर नाही

खरे कुणबी असतील त्यांना आरक्षण मिळेल : मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

■ महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. ४ : मनोज जरंगे यांच्या आंदोलनानंतर सरकारने जीआरविषयी वेगवेगळे मतमतांतरे व्यक्त केली जात असताना आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा जीआर मराठा समाजाला आरक्षणाचा सरसकटचा लाभ देणारा नसल्याचे स्पष्ट केले आहे. सरकारने मराठा आरक्षणाविषयी काढलेला जीआर सरसकटचा नाही. या प्रकरणी जे खरे कुणबी असतील त्यांनाच आरक्षणाचा लाभ मिळेल. या प्रकरणी कुणालाही खोटेपणा करता येणार नाही, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री या मुद्यावर भाष्य करताना म्हणाले, छगन भुजबळ हे मंत्रिमंडळातून कुठेही निघून गेले नाहीत. त्यांची व माझी चर्चा झाली. मी त्यांना आश्वस्त केले आहे की, सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाजाला कोणताही धक्का बसणार नाही. हा सरसकट जीआर नाही. हा पुराव्याचाच जीआर आहे. मराठावाड्यातील पुरावे हे निजामाच्या म्हणजे हैदराबाद गॅझियटमध्ये मिळतात. त्यामुळे तेथील पुरावे आपण ग्राह्य धरले. त्यामुळे जे खरे कुणबी असतील त्यांनाच हे आरक्षण मिळेल. मंत्री भुजबळांच्या मनातील गैरसमज दूर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

संजय शिरसाटांच्या अडचणीत वाढ

जमीन घोटाळ्याची सुप्रिम कोर्टाच्या समितीकडून दखल

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ४ : सरकारमधील कथित गॅस ऑफ गद्दारच्या सिडको जमीन घोटाळ्याची सुप्रीम कोर्टाच्या उच्चाधिकार समितीने गंभीर दखल घेतल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. झोपलेल्या सरकारला आता तरी जाग येईल का? असे ते म्हणाले. संजय शिरसाट यांनी सिडकोचे अध्यक्षपद मिळताच सारे नियम धाब्यावर बसवून बिबलकर कुटुंबाला नवी मुंबई १५ एकर जमीन दिली. हा ५ हजार कोटींचा भ्रष्टाचार आहे, असा आरोप करीत सखोल चौकशी करावी, अशी मागणी पवार यांनी केली होती. सर्वोच्च रोहित पवार यांनी केला होता. न्यायालयाद्वारे स्थापित उच्चाधिकार समितीने मात्र या प्रकरणाची गंभीर दखल घेतली, असे रोहित पवार यांनी सांगितले आहे.

आरक्षणाचा जीआर तकलादू

६ कोटी मराठ्यांना फसवल्याचा आरोप

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ४ : मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने दिलेला जीआर हा अत्यंत तकलादू व फसवणूक करणारा असल्याचा आरोप मनोज जरंगे यांचे निकटवर्तीय अॅड. योगेश केदार यांनी केला आहे. मनोज जरंगे प्रामाणिक असले, तरी त्यांना अपूर्ण माहिती देऊन निर्णय घेण्यास भाग पाडण्यात आल्याचे ते म्हणाले. अॅड. योगेश केदार म्हणाले की, ६ कोटी मराठा समाजाची जबाबदारी माझ्यावर होती, पण नंतर मला प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आलं. मी खोटे बोलू शकलो नाही. जर सरकारला होकार दिला असता, तर पुढच्या पिढ्या मला माफ केल्या नसत्या. जीआरमध्ये अनेक त्रुटी व क्लिष्ट शब्दप्रयोग आहेत. यामुळे मराठ्यांना कुणबीत समाविष्ट करण्याबाबत कोणतीही ठोस तरतूद नाही. ज्यांच्या नोंदीत आधीच कुणबी शब्द आहे त्यांनाच प्रमाणपत्र मिळेल. नवीन मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार नाही. आम्ही पुन्हा मनोज जरंगे यांच्यासोबत लाखांच्या सख्येने मुंबईत उतरणार आणि मोठे आंदोलन करणार आहोत, अशी भूमिका केदार यांनी व्यक्त केली.

सोलर एक्सप्लोसिव कंपनीत भीषण स्फोट

१ ठार, २४ जखमी, ४ गंभीर

■ स्वप्निल राजूत बाजारगाव /कोटोल/ नागपूर, दि. ४: नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत बुधवारी मध्यरात्री भीषण स्फोट झाला. कंपनीच्या एचएमएक्स व आरडीएक्स विभागात झालेल्या या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला. या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला असून २४ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. रात्री साधारण अडीच वाजता प्लांटमधून धूर उठताना दिसला. त्वरित सुरक्षा पथकाने सायरन वाजवून इशारा दिला व कामगारांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. बहुतेक कामगार सुरक्षित बाहेर आले. दरम्यान आरएनडी लॅबमध्ये कार्यरत मयूर गणवीर बाहेर पडत असतानाच प्रचंड स्फोट झाला. स्फोटातून उडालेल्या मोठ्या दगडांच्या तडाख्यात ते जागीच ठार झाले. दहा किमीवर आवाज, इमारत कोसळली स्फोटाचा आवाज तब्बल दहा किलोमीटरपर्यंत ऐकू आला. स्फोट इतका भीषण होता की संपूर्ण इमारत कोसळली आणि मलबा थेट राष्ट्रीय महामार्गावर पडला. कंपनी परिसरातील एचआर ऑफिस, सिक्युरिटी ऑफिस तसेच मुख्य इमारतीचे मोठे नुकसान झाले. परिसरात उभी असलेली बसही हादरली. अफरातफरी, गावकऱ्यांची गर्दी स्फोटानंतर कंपनीत प्रचंड गोंधळ उडाला. आसपासच्या गावांतील नागरिक मोठ्या सख्येने कंपनीच्या प्रवेशद्वारावर जमले व आपल्या नातेवाईकांचा शोध घेऊ लागले. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. विपीन, पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपविभागीय अधिकारी पियूष चिवंदे, तहसीलदार राजू रणवीर व एसडीपीओ बापूसाहेब रूहोम तसेच स्फोटक, पर्यावरण, कामगार आणि सेप्टी विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

या स्फोटात निकेश इरपाची (नांदुरा), हिमांशू पंचाभाई (नागपूर), सिद्धार्थ डोंगरे (रिधोरा), प्रभात मिश्रा (सावंगा), रविंद्र मिश्रा, रोशन फरकाडे (कोंढाळी), सचिन सरोदे (पांजरा), योगेंद्र सिंह (बिहार), सनी कुमार (कछनूर), सुरेश दोसेवार (कोटोल), अरुण कुमार (कचनूर), सुरज बिटने (कोंढाळी), देविचंद लोखंडे (दुधाळा), चंद्रेश भारती (भोपाल), सुरज कुमार मिश्रा (बिहार), बादल मानकापूर (कछनूर), प्रतीक तिवारी (कचनूर), नीरज कुमार (कचनूर), आशीष तूमडाम, सनी कुसूम, प्रेमसिंग (रोवा, म.प्र.), रोहित चुंगलकर (नागपूर) असे एकूण २४ जण जखमी झालेत. यातील सुरज कुमार, निकेश इरपाची, प्रभात मिश्रा आणि योगेंद्र सिंह या चार जणांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

गंभीर जखमींना कंपनीने ठरवलेल्या खासगी रुग्णालयात व नागपूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींवर कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रात्रीच घटनास्थळ गाठले. मात्र सुरक्षा कारणाने घटनास्थळी जाता आले नाही. आज सकाळी अनिल देशमुख पुन्हा घटनास्थळी पोहचले, मात्र, त्यांना अडवले गेले. नंतर अनिल देशमुख यांनी दॅदे हास्पिटलला पोहोचले व जखमींची विचारपूस केली. माजी राज्य मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्यासह विविध जनप्रतिनिधी व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केली तसेच जखमींची भेट घेत विचारपूस देखील केली.

दोन कामगारांना पाय गमवावे लागले मलब्याचा मोठा भाग कंपनीच्या कबाड विभागावर कोसळला. यात कैलाश वर्मा आणि मनीष वर्मा गंभीर जखमी झाले. लोखंडी पत्रा पडल्याने त्यांचे दोन्ही पाय चिरडले गेले आणि अखेरीस त्यांना पाय गमवावे लागले. उपद्रवी कडून तोडफोड घटनेनंतर कंपनी जे सुरक्षा रक्षक जखमी उपचारासाठी नेण्यात मदतीला होते तर याच दरम्यान जवळच्या गावांतील काही उपद्रवींनी कंपनी परिसरात घुसून तोडफोड केली. यात कामगारांच्या बसेसची काच फोडली. सिक्युरिटी ऑफिसमध्ये घुसून सगणक व इतर साहित्याची मोडतोड केली. सोलार प्लेट्सही फुटल्या सोलर एक्सप्लोसिव्ह इंडस्ट्रीज लिमिटेडने परिसरात बसवलेल्या सोलार विद्युत पॅनेल्सचेसुद्धा मोठे नुकसान झाले.

अध्यक्ष, विद्या शिक्षण प्रसारक मंडळ, चुनाळा (मा.)
माजी आमदार तथा संचालक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूर

मा.श्री. सुदर्शनजी निमकर साहेब

आपणांस उद्दंड आधुन्याच्या हार्दिक शुभेच्छा...

श्री. मनोज पावडे
विधिव क्षेत्रात पुरस्कार प्राप्त
करणाऱ्या मान्यवरांचा
सत्कार सीहळा
स्थळ : जिननीशियम सभागृह,
देशपांडे बांदी, राजनूर
वेळ : सकाळी ११.०० वाजता
संजय : अनुदानित आरिवासी आश्रमशाळा, सिंधी, ता. राजनूर, जि. चंद्रपूर

27 लाखांचा अवैध गोवंश वाहतूक रॅकेट उध्वस्त!



गुन्हे शाखेचा धडाकेबाज सापळा

महासागर प्रतिनिधी
अमरावती, (दि. 4) शहर गुन्हे शाखेने गुरुवारी (दि. 4) सकाळी लालखडी रिंगरोड परिसरात अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत 62 जनावरे आणि एक ट्रक असा एकूण 27 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संदीप

या पोलिस पथकाची कामगिरी

ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरीया, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सपोनि अमोल कडू, महेश इंगोले, मनिस वाकोडे यांच्यासह तब्बल 25 हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई पार पाडली. सदर आरोपींवर पोलीस स्टेशन नागपुरी गेट येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी आणि गौरक्षण संस्थेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पंचनामा करून जनावरांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे, तर एक जण फरार झाला आहे. शेख नासीम कुरेशी शेख हकीम कुरेशी (वय 36, रा. बंदे नवाज नगर, नागपूर), शेख वकील शेख हुसेन



शेख (वय 45, रा. आजाद नगर, नागपूर) अशी अटक आरोपींची नावे असून, आवेज खान रहीम खान (वय 25, रा. बिसमिल्ला नगर, अमरावती) हा ट्रक मालक

घाणा कन्हेरी शेतशिवारात अस्वलीचा हल्ला

शेतकरी गंभीर जखमी



महासागर प्रतिनिधी चुरणी, (दि. 4) - चिखलदरा शेतशिवारातील घाणा कन्हेरी शेतशिवारात गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास अस्वलीच्या हल्ल्यात एक शेतकरी गंभीर जखमी झाला. ही घटना आजू हिराजी जामुनकर (वय 55, रा. घाणा) यांच्यासोबत घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आजू जामुनकर हे गुरे चारण्यासाठी नेहमीप्रमाणे शेतशिवारात गेले होते. यावेळी झुडपांमध्ये पिछ्छांना घेऊन बसलेल्या मादी अस्वलीने अचानक त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. हल्ल्यात जामुनकर यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या. त्यांनी मोठ्याने आरडाओरडा



नियमानुसार मदत मिळेल!

जखमी शेतकरी आजू जामुनकर यांच्यावर वनखंड क्रमांक 307 मध्ये अस्वलीने हल्ला केला. हा परिसर पूर्व घाणा ब्रिट अंतर्गत असून जागिरदार वन्यजीव रेंजमध्ये येतो. त्यांना शासकीय नियमानुसार मदत देण्यात येईल, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सुशांत काळे यांनी दिली.

कल्याने आसपासच्या शेतकरी धावून आले. शेतकऱ्यांची उपस्थिती पाहून अस्वल पुन्हा झुडपात परत गेले. जखमी जामुनकर यांना प्रथम काटकृष्ण येथील प्रार्थमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यानंतर चुरणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील

उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. विभागाकडून माहिती देण्यात आली की अस्वल मानवी वस्तीच्या भागात शिरू नये यासाठी दक्षता घेतली जाणार आहे. ग्रामीण भागात वारंवार होत असलेल्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. विशेषतः शेतात गुरे चारताना किंवा काम करताना शेतकरी अस्वल, वाघ, रानडुकर अशा वन्यप्राण्यांच्या हल्ल्याला सामोरे जात आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

हत्या प्रकरणात एकाला जन्मठेप, दुसऱ्यास 1 वर्ष सश्रम कारावास

महासागर प्रतिनिधी अमरावती, (दि. 4) - वलगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या 2020 मधील खूनप्रकरणी अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली. गजानन विष्णूजी इंगोले (वय 47, रा. पाचपावली, नागपूर) याला आजीम सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली असून, तुळशीदास विष्णूजी इंगोले (वय 40, रा. पाचपावली, नागपूर) याला एका वर्षाचा सश्रम कारावास ठोठावण्यात आला आहे.

9 जानेवारी 2020 रोजी फिर्यादी सुनील लक्ष्मणराव इंगोले यांच्या मुलीच्या निधनानंतर तिचा अंत्यविधी पुसदा (ता. अमरावती) येथे पार पडला. यावेळी आरोपी गजानन, तुळशीदास आणि मृतक अनिल इंगोले हे सर्व नातेवाईक फिर्यादीच्या घरी जमले होते. रात्रीच्या वेळी तिथेही दारूच्या नशेत अंगणात बसले असता त्यांच्यात वाद झाला. वाद

वलगावातील प्रकरणात न्यायालयाचा निकाल



चिघळल्याने गजानन इंगोले याने बंदटे अनिलच्या डोक्यावर वार केला, तर तुळशीदासने त्याला लाथाबुद्ध्यांनी मारहाण केली. मोठ्या आवाजाने ओरड ऐकून नातेवाईक बाहेर आले असता आरोपी पळून गेले. जखमी अनिलला तातडीने इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु 10 जानेवारीच्या पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. फिर्यादीच्या तक्रारीवरून वलगाव पोलीस ठाण्यात कलम 302, 34 भा.दं.वि. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक बाबुराव दिनकरराव अवचार यांनी पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात दाखल

केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्र.) एस. पी. शिंदे यांच्या न्यायालयाने सुनावणीनंतर आरोपी गजानन इंगोले याला भादविच्या कलम 302 अंतर्गत जन्मठेप व 500 रुपये दंड, दंड न भरल्यास आणखी सहा महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. तर आरोपी तुळशीदास इंगोले याला भादविच्या कलम 323 अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास व 500 रुपये दंड, दंड न भरल्यास आणखी तीन महिने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे एकूण 20 साक्षीतऱ्यांची साक्ष तपासण्यात आली. अतिरीक्त शासकीय अभियोक्ता अॅड. पंकज इंगळे व अॅड. सोनाली क्षीरसागर यांनी बाजू मांडली. कोर्ट पैरवीसाठी वलगावचे पोलीस कर्मचारी दिलीप सावकर, एएसआय वावराव मेथ्राम व पोलीस हवालदार अरुण हटवार यांनी सहकार्य केले.

मेघा नदीत 17 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू

मल्हारा गावावर शोककळा

महासागर प्रतिनिधी चांदूर बाजार / परतवाडा- अचलपूर तालुक्यातील मल्हारा येथील श्रवण गौरख सुवारे (वय 17) या युवकाचा मेघा नदीत बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना 4 सप्टेंबर रोजी शिरजगाव कसबा येथे घडली.



मित्रांसह मेघा नदीत स्नानासाठी गेला. दरम्यान, खोल पाण्यात पाय घसरल्याने तो प्रवाहात बुडाला. मित्रांनी आरडाओरडा करून मदतीसाठी हाका मारल्या; मात्र श्रवण पाण्याच्या खोल गर्तेत

मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. काही वेळानंतर श्रवणचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. या घटनेने शिरजगाव कसबा व मल्हारा परिसरात शोककळा पसरली आहे. केवळ 17 व्या वर्षी श्रवणचे आयुष्य अशा दुर्दैवी प्रकारे संपल्याने गावकऱ्यांत हळहळ व्यक्त होत आहे. अल्पवयातच दैवाने हिरावून नेलेल्या श्रवणच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दिव्यांगांना दिलासा देणारा अध्यादेश निघाला

मानधनात 1000 रुपयांची वाढ बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला यश

महासागर प्रतिनिधी अमरावती, (दि. 4) : राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. संजय गांधी अनार्याय योजना आणि श्रवणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मानधन दरमहा 1500 वरून 2500 रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे. 3 सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेऊन अध्यादेशही जारी करण्यात आला.



आंदोलनात कडू यांनी 17 प्रमुख मागण्या मांडल्या होत्या. यामध्ये दिव्यांगांच्या मानधनवाढीसोबत शेतकरी कर्जमाफी, पिकांना

हमीभाव अशा विविध सामाजिक प्रश्नांचाही समावेश होता. या आंदोलनाला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला.

सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि नागरिकांनी कडूंच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला. सरकारवर दबाव वाढल्यानंतर

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे; पण इतर राज्यांप्रमाणे दिव्यांग बांधवांना दरमहा 6000 रुपये मानधन मिळवे, यासाठी आमचा लढा सुरू राहील.

बच्चू कडू, माजी आमदार, अध्यक्ष प्रहार संघटना

विविध मंत्री मोझरीला जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. अखेर सरकारने दिव्यांगांच्या मानधनवाढीची मागणी मान्य करत आंदोलनाला यश मिळवून दिले. या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो दिव्यांगांना दिलासा मिळणार असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यात कडूंचा संघर्ष यशस्वी ठरला आहे.

गांधी मार्केट मोर्शीतील दुकाने फोडणारे अट्टल चोरटे पोलिसांच्या ताब्यात

24 तासांत गुन्हा उघडकीस

मोर्शी पोलिसांची धडक कारवाई

महासागर प्रतिनिधी मोर्शी, (दि. 4) - गांधी मार्केट परिसरातील दुकाने फोडणार्या अट्टल चोरट्यांना मोर्शी पोलिसांनी केवळ 24 तासांच्या आत पकडण्यात यश मिळवले आहे. या कारवाईतून चोरीस गेलेला मुद्देमालही जप्त करण्यात आला असून, पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

3 सप्टेंबर रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत गांधी मार्केट लाईनमधील चार दुकाने फोडली. दुकानांचे शटर तोडून आत प्रवेश करून त्यांनी सुमारे 20 हजार रुपयांची रोकड लंपास केली. दुकानदारांच्या तक्रारीनंतर मोर्शी पोलिस ठाण्यात तपास सुरू झाला. पोलीस



निरीक्षक राहुल आठवले यांनी गुन्हाची गंभीर दखल घेऊन गुन्हे प्रकटीकरण पथकाला तातडीने छडा लावण्याचे आदेश दिले. गोपनीय यंत्रणेला सतर्क करून संशयितांचा शोध सुरू झाला. कौशल्यपूर्ण चौकशीतून अमर सुगन इरपाचे (वय 21, रा. आर्वी, ह.मु. पाळा) आणि सागर मनिस परतेती (वय 19, रा. पाळा) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. प्रारंभी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, पण अखेर गुन्हाची कबुली दिली. आरोपींनी 3 सप्टेंबरच्या मध्यरात्री संगमनात करून गांधी मार्केटमधील चार दुकाने फोडल्याचे मान्य केले. त्यांनी चोरी करून 20 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची कबुली

दिली. आरोपींकडून चोरीस गेलेले 16 हजार रुपये नगदी व गुन्हात वापरलेली 60 हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस नाईक अशोक साठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यात पो. उपनिरीक्षक आकाश शिवणकर, अंमलदार स्वप्निल बायस्कर, छत्रपती करपते, अथर्व कोहटे व सुरेंद्र जवंचाळ यांनी विशेष मेहनत घेतली.

गणपती बाप्पा मोरया...

पुढच्या वर्षी लवकर या...

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाचा आत्मा आहे. दहा दिवस भक्तिभावाने घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांत विराजमान झालेल्या गणरायाचा निरोप म्हणजेच गणेश विसर्जन. गणपती बाप्पा मोरया, पुन्हा वर्षी लवकर या... या गजरानाच नाचत-गात, ढोल-ताशांच्या तालावर, फुलांच्या वषावात गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. परंतु या जल्लोषामागे काही गंभीर प्रश्न दडलेले आहेत, जे आपण विसरतो. गणेश विसर्जन म्हणजे केवळ धार्मिक विधी नाही. मातीपासून तयार झालेली मूर्ती जलाला विसर्जित करणे म्हणजेच गणेश पुन्हा पंचतत्वात विलीन होणे, जीवन आणि मृत्यूच्या शाश्वत सत्याचा स्वीकार करणे होय. त्यामुळे हा दिवशी आत्मधितन व अध्यात्माचा संदेश देणारा आहे.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जात असतो. गणेश चतुर्थीपासून गणपती बाप्पा संपूर्ण देशभर आपल्या भक्तांच्या घराघरात विराजमान होतात. गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर दहाव्या दिवशी संपतो, जेव्हा मूर्ती सार्वजनिक मिरवणुकीत संगीत आणि सामूहिक मंत्रोच्चाराने नेली जाते, त्यानंतर नदी किंवा समुद्रासारख्या जवळच्या पाण्यात विसर्जित केली जाते, ज्याला विसर्जन म्हणतात.

गणेश विसर्जनाच्या वेळी मंत्रोच्चार केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतो आणि भक्तांवर आशीर्वादांचा वर्षाव करतो आणि त्यांना जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद देतो. घरांमध्ये आणि सार्वजनिक पंडालांमध्ये गणेशमूर्ती स्थापित करणे आणि त्यानंतरचे विसर्जन हे विश्वातील निर्मिती आणि विघटन चक्राचे प्रतीक आहे.

विसर्जन मिरवणुका समाजातील ऐक्याचे द्योतक आहेत. वेगवेगळ्या समाजघटकांतील, पिढ्यांतील, वर्गांतील

श्रध्दा, उत्साह आणि पर्यावरणाची जबाबदारी!

लोक एकत्र येतात. उत्साह, गजर, नृत्य, फुलांचा वर्षाव यातून सामूहिक आनंद प्रकट होतो. परंतु हाच उत्साह कधी कधी बेभान होतो आणि ध्वनीप्रदूषण, वाहतूककोंडी, अपघात अशा समस्याही वाढतात.

सर्वात गंभीर बाब म्हणजे विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण. प्लॅस्टिक ऑफ पॅरिसच्या मूर्ती, रासायनिक रंग, प्लॅस्टिकच्या सजावटी या थेट नद्या, तलाव, समुद्राचे पाणी दूषित करतात. जलीय प्राण्यांचा मृत्यू होतो, पिण्याच्या पाण्यावरही परिणाम होतो.

विसर्जनानंतर तलावांच्या काठावर विखुरलेले कचरे, फुलांच्या माळा, न वापरलेली सजावट हे शहराचे कुरूप चित्र दाखवतात. उत्सवाचा आनंद घेणे प्रत्येकाचे हक्क आहे. पण या आनंदसौबत निसर्गाची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे.

मातीच्या मूर्तीचा वापर, नैसर्गिक रंग, कृत्रिम तलावांत विसर्जन, प्लॅस्टिक टाळणे हे उपाय आपण स्वीकारले पाहिजेत. अनेक शहरांमध्ये ह्याप्रगुती विसर्जन तलाव्ह ही संकल्पना लोकांनी हळूहळू आत्मसात केली आहे, ही सकारात्मक बाब आहे.

बऱ्याच लोकांना वाटते की, गणेशाची प्राण प्रतिष्ठापना फक्त चतुर्थीलाच होते, तर तसे नाही. काही ठिकाणी प्रतिप्रदला गणरायाची प्राण प्रतिष्ठापना केली जाते. प्रतिपदेपासून दशमीपर्यंत असे १० दिवस हा उत्सव साजरा केला जातो. काही ठिकाणी गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत असे १० दिवस गणेशोत्सव साजरा होतो.

गणपतीची प्राण प्रतिष्ठापना केल्यानंतर त्याची पूजा करून विसर्जन करण्याचे हे व्रत एक किंवा दीड दिवसाचे आहे. पण उत्सवात आणखी रंगत आणण्यासाठी किंवा कित्येक जण नवस पूर्ण करण्यासाठी पाच दिवस, सात दिवसांनी गणेशमूर्तीचे विसर्जन करतात. त्यामागे कोणतेही शास्त्रीय कारण नाही.

गणेशभक्त आपल्या हौसेनुसार गणेशमूर्तीचे विसर्जन दीड, दोन, पाचव्या किंवा सातव्या किंवा दहाव्या दिवशी



करतात. हे दिवस आनंदात उत्साहात गेल्यानंतर गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते आणि नियमानुसार प्रथेनुसार गणेशाचे विसर्जन करण्याची प्रथा आहे.

गणपती विसर्जनाशी निगडित अनेक गोष्टी आहेत. त्यापैकी एक म्हणजेच गणपतीला जल तत्वांचा अधिपती मानल जात.

त्यांच्या विसर्जनाचे मुख्य कारण तर हेच आहे की, अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची पूजा-अर्चा करून त्यांना



प्रविण बागडे नागपूर. 9923620919

पुन्हा पाण्यात विसर्जित केले जाते. म्हणजेच ते ज्याचे अधिपती आहेत तिथे त्यांना पोहोचवल जात.

निसर्गाच्या प्रत्येकच गोष्टीचे एक चक्र आहे, ज्या गोष्टीची सुरुवात होते तिचा शेवट हा नक्कीच होतो. निसर्गाचा हा कालचक्राचा नियम गणेश विसर्जनातून दिसून येतो. निसर्गाच्या अंशापासून

गणपतीची मूर्ती तयार होते आणि शेवटी निसर्गातच ती विलीन होते. गणेश विसर्जनाच्या वेळेस विसर्जन हे फक्त मूर्तीचेच करायचे नसते तर आपल्यातील

आज ५ सप्टेंबर, आजचा दिवस संपूर्ण देशात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिवस. त्यांच्याच स्मरणार्थ आजचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

१९६२ मध्ये राधाकृष्णन यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांनी त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिवस म्हणून साजरा करण्याची इच्छा प्रकट केली होती. देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असल्याची त्यांनी सांगितले होते. तेव्हापासून सुरू झालेली ही परंपरा अजूनही सुरूच असून भविष्यातही सुरूच राहील.

आपल्या संस्कृतीत शिक्षकाला म्हणजे गुरुला मानाचे स्थान आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीत गुरूची म्हणजे शिक्षकांची भूमिका खूप महत्वाची असते. शिक्षक हा केवळ मार्गदर्शक नसतो तर तो जीवनाला दिशा दाखवणारा दिशादर्शक असतो. भारतीय शिक्षण परंपरेत गुरू शिष्यांचा संबंध अत्यंत पवित्र मानला आहे. प्राचीन काळी गुरुकुल पध्दत होती. विद्यार्जन करण्यासाठी विद्यार्थी घरदार सोडून गुरूच्या घरी राहण्यास येत असे. गुरू हा त्या शिष्यांच्या मातापित्यांची जागा घेत असे. शिष्याला केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर शिष्याला चरित्रसंपन्न करणे हे कर्तव्य आहे या विचारप्रेरणेतून गुरू विद्यादान करत असे.

शिष्याच्या जीवनात गुरूला सर्वोच्च स्थान असत आणि गुरूच्या जीवनातही शिष्याला सर्वोच्च प्राधान्य असे. याप्रमाणे त्याकाळी गुरू शिष्य संबंध पवित्र बंधनाने युक्त होते. आज काळ बदलला असला तरी शिक्षकांचे महत्त्व कमी झाले नाही.

आजच्या विज्ञान युगातही पूर्वीप्रमाणेच शिक्षकांची आवश्यकता भासते. मनुष्याच्या जीवनातून शिक्षक वजा होऊच शकत नाही. जर शिक्षकच नसेल तर मनुष्याच्या जीवनाची दिशा भरकटू शकते. मनुष्याचे जीवन

भरकट होईल नैकेसारखे होईल म्हणूनच शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. केवळ आपल्याच देशात नव्हे तर ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, जर्मनी, जपान, इंडोनेशिया, मलेशिया, चिली या देशातही शिक्षक दिन साजरा केला जातो. मात्र तिथे हा दिवस ५ ऑक्टोबरला साजरा केला जातो.

आपल्या देशात हा दिवस ५ सप्टेंबरला साजरा केला जातो. कारण याच दिवशी १८८८ साली भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म तामिळनाडूतील तिरुथानी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. अतिशय हुशार व कुशाग्र बुद्धीचे असल्याने त्यांनी शिक्षण क्षेत्रात स्वतःचे वेगळे वलय निर्माण केले. आंध्र विद्यापीठ आणि बनारस विश्व विद्यापीठाचे कुलगुरुपद त्यांनी भूषवले. १९३१ ते १९३९ या काळात ते संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधी होते.

१९४९ ते १९५२ पर्यंत ते रशियामधील भारताचे राजदूत होते. १९५२ साली ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती बनले. या पदावर दहा वर्षे राहिल्यानंतर १९६२ साली ते भारताचे दुसरे राष्ट्रपती बनले. १९५४ साली त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले. शुद्ध चरित्र, प्रकांड पांडित्य, अपार सहिष्णुता आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी जगभर विलक्षण लोकप्रियता मिळवली म्हणूनच नोबेल पुरस्कारासाठी त्यांना तब्बल २७ वेळा नामांकन मिळाले.

शिक्षक ते राष्ट्रपती ही त्यांची वाटचाल त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष आहे. त्यांच्या याच कर्तृत्वाचा सन्मान म्हणून सरकारने १९६२ पासून त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. आजच्या या शिक्षक दिनी देशभरातील शिक्षक बंधू भगिनींना शिक्षक दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

शिक्षक ते राष्ट्रपती ही त्यांची वाटचाल त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष आहे. त्यांच्या याच कर्तृत्वाचा सन्मान म्हणून सरकारने १९६२ पासून त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. आजच्या या शिक्षक दिनी देशभरातील शिक्षक बंधू भगिनींना शिक्षक दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

शिक्षक ते राष्ट्रपती ही त्यांची वाटचाल त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष आहे. त्यांच्या याच कर्तृत्वाचा सन्मान म्हणून सरकारने १९६२ पासून त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. आजच्या या शिक्षक दिनी देशभरातील शिक्षक बंधू भगिनींना शिक्षक दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

कर्तृत्ववान व आदर्श शिक्षक

आपल्या भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी प्रत्येक शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थी आपल्या शिक्षकांना मनःपूर्वक वंदन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व आदर व्यक्त करतात आणि त्यांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतात. तसेच शाळेत व महाविद्यालयात विद्यार्थ्यांना जीव ओतून आणि तळमळीने शिकवणाऱ्या कर्तृत्ववान व आदर्श शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना शिक्षक दिनानिमित्त विविध पुरस्कार देऊन प्रशसन व विविध सामाजिक संघटना त्यांचा सन्मान करते.

परंतु आजकाल खऱ्या शिक्षकांच्या कार्याची दखल न घेता, जो शिक्षक राजकारणी लोकांच्या जवळचा आहे किंवा संबंधातील आहे? अशाच शिक्षकांना पुरस्कार दिला जात आहे. मग तो शिक्षक व्यसनी असो, कामचुकार असो किंवा टॅंगळमंगळ करणारा असो, त्यांना पुरस्कार दिला जात आहे.

जो शिक्षक पुरस्काराच्या लायकीचा आहे आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तळमळीने शिकवणारा आहे, अशा लायक व पात्र शिक्षकांना डावलून व्यसनी, कामचुकार व टॅंगळमंगळ करणाऱ्या राजकारणी शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जात आहे. यामुळे शिक्षण क्षेत्राला कलंक लागत आहे. शिक्षण क्षेत्राकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलून गेला आहे.

शिक्षण क्षेत्रातील पावित्र्य डागाळत आहे. पण जे शिक्षक खरोखर आदर्श व कर्तृत्ववान आहेत, विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी व त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी जीव ओतून व तळमळीने शिकवतात, अशा शिक्षकांना खरेतर पुरस्काराची हाव नसते, विद्यार्थी घडवणे आणि त्यांना चांगला नागरिक बनवणे, हाच त्यांचा खरा पुरस्कार असतो. अशा कर्तृत्ववान व आदर्श शिक्षकांना मनःपूर्वक सलाम करावा वाटतो.

माझे शिक्षक व गुरुवर्ष बबनराव गुळवे गुरुजी हे माझ्या गावातील जिल्हा परिषद प्रशाला खंडाळी शाळेत एक आदर्श व कर्तृत्ववान शिक्षक तथा मुख्याध्यापक म्हणून शिक्षकी पेशाला खरा न्याय देत आहेत. शाळेत वेळेवर येणे, वर्गात वेळेवर जाणे, जादा तासिका घेऊन शिकवणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासाबरोबरच संस्काराचे धडे देणे आणि परिपाठाच्या वेळी विद्यार्थ्यांना बोधकथा सांगणे, हे गुळवे सर निसर्वाचे भावनेने, कोणत्याच त्रुटिकांपाती किंवा सन्मानाची अपेक्षा न ठेवता तळमळीने व तन-मन-धनाने आपले कार्य करतच राहतात.

अशा शिक्षकांची प्रत्येक शाळेला नितांत गरज आहे. परंतु दुर्दैवाने आजकाल असे शिक्षक शाळेला लाभणे दुर्मिळ झाले आहे. अशा शिक्षकांची संख्या वाढणे काळाची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक शिक्षकांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करून शिक्षकी पेशाला खरा न्याय देण्याचे काम प्रामाणिकपणे

करावे आणि शिक्षण क्षेत्राला लागलेला कलंक पुसून काढावा. कारण ही सध्या काळाची गरज आहे.

गुळवे सर सुप्रसिद्ध गणित शिक्षक तर आहेतच, परंतु ते एक सुप्रसिद्ध लेखक, कवी व वक्ते आहेत. शिक्षकी पेशा सांभाळत साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणे आणि लिखाणाच्या व वक्तृत्वाच्या माध्यमातून समाज परिवर्तन करणे ही साधी गोष्ट नाही.

दिवसभर शाळा करून संध्याकाळी लिखाण करणे हे खरोखरच खूप मोठे काम आहे. गुळवे सरांचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. आजवर गुळवे सरांनी अनेक शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना जीवनाचे सोने केले आहे. गुळवे सरांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य खरोखरच उल्लेखनीय आहे.

आपल्या वर्तमानतून व अध्यापनातून ते इतर सहकारी शिक्षकांवर आपल्या विलक्षण कायाची जबरदस्त छाप पाडत असतात. माझ्या खंडाळी गावातील जिल्हा परिषद शाळेत गुळवे सर गणित शिक्षक म्हणून जवळपास वीस वर्षे झाली आपली सेवा बजावत आहेत.

आमचे खंडाळीकर गुळवे सरांना आमच्या प्रशालेचे भूषण व वैभव समजतात. त्यांची होऊ लागलेली बदली आमच्या गावकऱ्यांनी अनेक वेळा एक होऊन थांबवली आहे. गुळवे सर हे एक शिक्षकी पेशातील आदर्श व कर्तृत्ववान शिक्षक आहेत. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे त्यांचे विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षेत गणित विषयात शंबर पैकी १०० गुण घेऊन उत्तीर्ण होतात.

आमच्या जिल्हा परिषद शाळेतील गुळवे सर हे एक विद्यार्थी प्रिय शिक्षक आहेत, शाळेतील विद्यार्थी त्यांच्यावर जीव ओवाळून टाकायला सुद्धा मागेपुढे पाहत नाहीत. गुळवे सरांसारखे कर्तृत्ववान, गुणी, ज्ञानी व आदर्श शिक्षक आमच्या खंडाळी प्रशालेला लाभणे हे आमच्या खंडाळीकरांचे खरोखरच भाग्य आहे, असे म्हटले तर ते वाक्ये ठरणार नाही.

शिक्षक दिनानिमित्त शिक्षण विभागाला एवढेच सांगावे वाटते की, पुरस्कार देताना शिक्षकांच्या कायाची अगोदर पडताळणी करा...राजकारणी लोकांचे ऐकून अपात्र व नालायक शिक्षकांना पुरस्कार देऊन आदर्श व कर्तृत्ववान शिक्षकांच्या भावना दुखवू नका...शिक्षकांच्या कार्य व कर्तृत्वाचा आढावा घेऊनच त्यांची पुरस्कारासाठी निवड करा...उगाथ कोणालाही पुरस्कार देऊन शिक्षण क्षेत्राला कलंकित करू नका...तरच शिक्षण क्षेत्राला चांगले दिवस येतील आणि लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा निकोप असेल...आज शिक्षक दिनानिमित्त निरपेक्ष भावनेतून शिक्षकी पेशाला न्याय देणाऱ्या प्रामाणिक, कर्तृत्ववान व आदर्श शिक्षकांना कोटी कोटी वंदन...

माझ्या खंडाळी प्रशालेची आन-बान शान आणि आदर्श व कर्तृत्ववान शिक्षक तथा माझे मार्गदर्शक गुरु बबनराव गुळवे गुरुजी यांना शिक्षक दिनानिमित्त साष्टांग दंडवत आणि कोटी कोटी वंदन...



!! मागणे!!

आज कृतार्थ भावाने तुला जोडूनिया हात। देवा, मागू कोरे काही? लावताना फुलवात।।

माझ्या दिठीत वसावे तुझे मोहकसे बिंब। तुज्या अर्थांग कृपेचा एक गवसावा थेंब।।

माझा कृण-कृण देह वींचतांच्या कामी यावा। आणि मनाचा आरसा सदा नितळ रहावा।।

सदा पंघराया मिळो तुझ्या कृपेचा पदर। देवा चैतन्यस्वरूपा हाच एक द्यावा वर।।

■ वीणा डोंगरवार नागपूर.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षकाची भूमिका किती प्रभावी

(राष्ट्रीय शिक्षक दिन विशेष ५ सप्टेंबर २०२५)

शिक्षकांना पालकांच्या बरोबरीचे मानले जाते. पालकांनंतर, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक सर्वात जास्त जबाबदार असतात. असे म्हटले जाते की देशाच्या भावी पिढ्या प्रगती करतील की विनाश, या दोन्ही गोष्टी शिक्षकाच्या भूमिकेवर अवलंबून असतात. कारण, ज्ञानाधारित अध्यापनाद्वारे, शिक्षक विद्यार्थ्यांना बौद्धिक क्षमता ओळखून त्यांना सक्षमपणे सुधारतो. दुसरीकडे, जर एखादा शिक्षक त्याच्या भूमिका आणि पदाची प्रतिष्ठा विसरला तर त्याचे परिणाम संपूर्ण समाजाला दीर्घकाळ भोगावे लागतात.

शिक्षक हे गुणांची खाण असल्याचे म्हटले जाते, ज्यामध्ये विषय ज्ञान, संवाद कौशल्य, अध्यापनाची आवड, सकारात्मक दृष्टिकोन, सर्जनशील विचारसरणी, संशोधक, संयमी, चरित्रवान, सत्य, बुद्धिमान, मेहनती, सहनशील, मुदुभाषी, वेळेचे मूल्य जाणणारा, कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व विद्यार्थ्यांकडे समानतेने पाहणारा, त्यांची कौशल्ये समजून घेणारा, विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीच संघर्ष करणारा हे असे गुण शिक्षकात असतात. हे गुण खऱ्या शिक्षकाची ओळख आहे.

शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी आदर्श मार्गदर्शक, प्रेरणेचे स्रोत आणि मित्र असतात, जे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात सर्वात महत्वाची भूमिका बजावतात. विद्यार्थ्यांच्या नैतिक आणि चरित्र विकासात शिक्षकांचे मोलाचे योगदान असते. म्हणजेच, शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षित करतातच सोबत त्यांना चांगले जीवन जगण्यास सक्षम आणि त्यांना सुजान नागरिक बनवतात.

शिक्षणाचा खरा अर्थ केवळ पुस्तकी ज्ञान किंवा तांत्रिक कौशल्ये आत्मसात करणे असा नाही, तर ती एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, नैतिक आणि आध्यात्मिक क्षमतांचा सर्वांगीण

विकास होतो. ज्ञान आणि अनुभवाद्वारे एखाद्या व्यक्तीला बुद्धिमान, संवेदनशील आणि समाजासाठी उपयुक्त बनवणे हा त्याचा उद्देश आहे, जेणेकरून तो जीवनातील समस्या सोडवू शकेल आणि एक सुसंस्कृत नागरिक बनू शकेल.

एक काळ असा होता जेव्हा शिक्षण हे समाजसेवाच एक भाग होते, तेव्हा समाजसुधारक शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी आणि समाजात एक नवीन क्रांती घडवून आणण्यासाठी संघर्ष करत असत, पण आजच्या व्यापारीकरणच्या युगात शिक्षणाकडे व्यवसाय म्हणून पाहिले जाते.

देशातील उच्च सरकारी अधिकारी, नेते, कर्मचारी आणि स्वतः सरकारी शिक्षकही त्यांच्या मुलांना महागड्या खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण देण्यास प्राधान्य देतात. कारण ते कदाचित सरकारी शिक्षण व्यवस्थेवर समाधानी नसतील आणि श्रौत कुटुंबातील मुले थेट परदेशात शिक्षण घेण्यास प्राधान्य देतात. दरमहा एक लाख ते दीड लाख रुपये पगार मिळवणारे सरकारी शिक्षकही त्यांच्या मुलांना खाजगी शाळांमध्ये शिकवतात, असे का घडते?

सरकारी शिक्षकांना त्यांच्या स्वतःच्या शिक्षण व्यवस्थेवर विश्वास नाही का? सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या शिक्षक वर्गातही अनेक घृणास्पद घटना शिक्षण जगताला कलंकित करत आहेत, आजही देशातील ही परिस्थिती फारशी बदललेली नाही. सध्या महाराष्ट्र राज्यातही सरकारी शालांथ आयडी घोटाला चर्चेत आहे. शेकडो सरकारी अनुदानित शाळांमधील शिक्षकांचे खोटे आकडे दाखवून वर्षानुवर्षे पगाराच्या नावाखाली सरकाऱचे कोट्यवधी रुपये लुटले जाणाऱ्ये धंदे सर्रास सुरू होते.



डॉ. प्रितम भी. गेडाम ८२३७४१७०४१ prit00786@gmail.com

व्यवस्थेत, पात्रता असूनही प्राध्यापक होण्याचे गरीब आणि प्रामाणिक लोकांचे स्वप्न संघर्ष आणि भ्रष्टाचारात दबले जाते. देशातील काही अर्थिकदृष्ट्या सक्षम खाजगी शैक्षणिक संस्थांची स्थिती समाधानकारक आहे, परंतु बहुतेक खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये, कदाचित सर्वात शिक्षित शिक्षक सर्वात कमी पगारावर काम करतात. अनेक खाजगी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षकांना रोजंदारी कामगारापेक्षा कमी वेतन मिळते.

यासोबतच, एका पदावर काम करताना, त्यांना संस्थेची इतर कामे देखील करावी लागतात. या क्षेत्रातील बेरोजगारीचा दरही सर्वाधिक आहे. आजच्या महागाईच्या काळात, २५००-३००० रुपये दरमहा पगार काहीही महत्त्वाचा नाही. तरीही मोठ्या संख्येने शिक्षक या पगारावरही काम करत आहेत, ही आपल्यासाठी खूप लाजिरवाणी आणि दुःखाची बाब आहे.

(उर्वरीत भाग पुढील अंकी)



दररोज सकाळी रिकाम्या पोटी सुके नारळ खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात

संस्काराची उपायुक्त नारळामध्ये हेल्थी फॅट्स असतात. हे फॅट्स शरीराला ऊर्जा देण्याचा काम करतात. अशा परिस्थितीत, सकाळी रिकाम्या पोटी कोरडे म्हणजे सुका नारळ खाल्ल्याने शरीर दिवसभर ऊर्जावान राहते आणि थकवा कमी होतो. व्यायाम करणाऱ्या किंवा रोजच्या धावपळीच्या जीवनशैली जगणाऱ्या लोकांसाठी नारळ विशेषतः फायदेशीर आहे. त्यामुळे शरीराला आलेला थकवा जाणवत नाही.

पचनासाठी फायदेशीर नारळामध्ये फायबर आणि नैसर्गिक प्रोबायोटिक्स

असतात जे आतड्यांचे आरोग्य सुधारतात. अशा परिस्थितीत, दररोज सकाळी रिकाम्या पोटी नारळ खाल्ल्याने पचन सुधारते. यामुळे बद्धकोष्ठता, पेट फुगणे आणि अपचन यासारख्या समस्या कमी होऊ शकतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढवते नारळामध्ये लॉरिक एसिड असते जे शरीराला विषाणू, बॅक्टेरिया आणि संसर्गाशी लढण्यास मदत करते. याशिवाय, त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीराची

नारळाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी तो एक चांगला पर्याय आहे. त्यात असलेले इन्सुलिन फायबर रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते. अशाप्रकारे, नारळ तुमच्यासाठी एक सुपरफूड म्हणून काम करू शकते. तसेच तुम्ही वर्षभर तुमच्या आहारात त्याचा समावेश करू शकता.

रक्तातील साखर नियंत्रित ठेवते

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. नारळ नियमितपणे खाल्ल्याने सर्दी आणि खोकला सारख्या आजारांचा धोका कमी होतो.

त्वचेसाठी नैसर्गिक मॉइश्चरायझर नारळातील निरोगी फॅट्स त्वचेला आतून हायड्रेट ठेवतात. यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार राहते. नारळाचे तेल नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून देखील काम करते आणि मुरुमे, कोरडेपणा आणि तेलकट त्वचेच्या समस्या कमी करते.

रक्तातील साखर नियंत्रित ठेवते

रक्तातील साखर नियंत्रित ठेवते

अक्षीकायन प्रा. अशोक सारडा मेहकर (९४२९३९४३९९)

सामाजिक उत्सव संहिता

समाज हिताचे ठेवूनी भान उपक्रम सर्वांनी राबवावे पण आपल्या उपक्रमाचे कोणतेही उपद्रव मुल्य नसावे!

वर्गणी असो की देणगी स्वखुशीने स्विकारावे टेशन येईल दात्याला असे कार्यकर्तांचे वर्तन नसावे..!

डीजेच्या स्फोटक आवाजाने कान बधीर तर छाती धडधडते हार्ट पेयंटच्या जिवालाच धोका नाही का गडे?

लेजरच्या प्रखर किरणांनी दहीवर होतो दुष्परिणाम मंडळांनो सद्विचार करा सामाजिक आरोग्याची ठेवा जाण!

अपर्णा युनिस्पेसतर्फे होम डिझायनिंग आणि बिल्डिंग सोल्यूशन्ससाठीच्या आशियातील सर्वात मोठ्या अनुभवात्मक स्थळाचे अनावरण

मुंबई, ४ सप्टेंबर : भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बिल्डिंग मटेरियल्स (इमारत साहित्य) उत्पादक कंपन्यांपैकी एक अपर्णा एंटरप्रायझेस लिमिटेड (ईएईएल) ने हैदराबाद मधील मियापूर येथे युनिस्पेस मेगा स्टोअरचे अनावरण केले आहे. होम डिझाइन आणि बिल्डिंग सोल्यूशन्ससाठी असलेले हे आशियातील सर्वात मोठे अनुभवात्मक स्थळ आहे. हे केंद्र १०५,००० चौसठू क्षेत्रात दोन स्ट्रॉमध्ये पसरलेले असून हे महत्वपूर्ण दालन एकाच छताखाली अनेकविध, वैशिष्ट्यपूर्ण श्रेणी, प्रकार सादर करत रिटेल अनुभवाची पुनर्वांध्या करत आहे. या सादरीकरणाचे ईईएल च्या रिटेल विस्तारामध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून ज्युबिली हिल्स (हैदराबाद), बंगळूरू, विजयवाडा येथील युनिस्पेस शोरूमसच्या वाढत्या नेटवर्कमध्ये भर पडली आहे.

नवीन युनिस्पेस डेस्टिनेशनमध्ये २० पेक्षा जास्त प्रॉडक्ट कॅटेगरी (उत्पादन श्रेणी) आणि उपाय सुविधांचा समावेश आहे. त्यामुळे हे बी२बी आणि बी२सी अशा दोन्ही प्रकारच्या ग्राहकांसाठी वन-स्टॉप प्लॅटफॉर्म ठरत आहे. भारतीय ग्राहक कशा प्रकारे त्यांच्या घरांचे डिझाइन, बांधकाम आणि नूतनीकरण करण्याची पुढत बदलत आहेत हेही येथे आढळून येते. दोन स्ट्रॉमध्ये पसरलेल्या या स्टोअरमध्ये टाईल्स आणि फ्लोअरिंग, सॅनिटरेिवअर, बाथ फिटिंग्स, मॉड्युलर किचन, वॉर्डरोब्स, स्क्वीव्हीसी आणि अल्युमिनियम विंडोज + डोअर्स, इलेक्ट्रिकल आणि लाइटिंग, उपकरणे, बांधकाम साहित्य, टूल्स आणि मशिनरी, आऊटडोर फर्निचर, लँडस्केपिंग सोल्यूशन्स आणि आणखी वेगवेगळ्या श्रेणीनुसार डिस्प्ले विभाग आहेत.

या दालनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा गुंगवून टाकणारा अनुभव. इंटरॲक्टिव्ह म्हणजेच संवादात्मक विभाग,

तंत्रज्ञान प्रणीत डिस्प्ले आणि प्रॉडक्ट डेमो क्षेत्रे यामुळेसहभाग वाढविण्यास मदत होते. त्यासाठी तज्ञ इन-हाउस डिझाइन सल्लागारांची टीम कार्यरत आहे. ग्राहक पूर्णतः फॅक्शनल अपार्टमेंट मॉक-अपसमधून फिरू शकतात, कार्यरत मॉड्युलर किचन्स पाहू शकतात आणि संवादात्मक डिजिटल डिस्प्लेद्वारे उत्पादने पाहू शकतात.

अपर्णा एंटरप्रायझेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अश्विन रेड्डी म्हणाले, ईईएलचे २,००० कोटी रुपयांच्या मोठ्या उद्योगामध्ये झालेले परिवर्तन हे नाविन्यपूर्णता, सर्वप्रथम ग्राहक हा दृष्टीकोन आणि संशोधन-विकास यामध्ये मोठी गुंतवणुक यामुळे शक्य झाले आहे. आंतरराष्ट्रीय डिझाइन आणि भारतीय कौशल्य यांचा संगम होणारा मियापूर येथील केंद्र हे त्या प्रवासाचे प्रतीक आहे. आमचे उद्दिष्ट केवळ उत्पादने विकणे नाही, तर ग्राहक आत्मविश्वासाने डिझाइन आणि बांधकाम करू शकतील अशा शारवत सुविधा सादर करणे आहे.

अपर्णा एंटरप्रायझेस लिमिटेडच्या कार्यकारी संचालक सुश्री अपर्णा रेड्डी म्हणाल्या, आमचे चौथे युनिस्पेस स्टोअर सादर करत असताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. हे भारतातील सर्वात मोठे दालन असून आशियातील होम डिझाइन आणि बिल्डिंग सोल्यूशन्ससाठी प्रमुख अनुभवात्मक स्थळांपैकी एक आहे. ग्राहकांच्या पसंती आणि खरेदीच्या सवयी बदलत असताना आम्हाला अशी जागा निर्माण करायची इच्छा होती जिथे एका छताखाली सर्व काही उपलब्ध होईल. अशी जागा जिथे ग्राहकांना प्रेरणा, तज्ञ मार्गदर्शन आणि जागतिक दर्जाच्या सुविधा मिळतील. प्रीमियम भारतीय ऑफरिंग्जपासून आमच्या विशेष भागीदारीद्वारे जागतिक दर्जाच्या उत्पादनांपर्यंत, आम्ही विश्वास आणि आकांक्षा दोन्ही दर्शवणारे पॉर्टफोलिओ तयार केले आहेत.

रियलमी ने भारतात रियलमी १५ टी स्मार्टफोन केला लॉन्च



नागपूर ३ सप्टेंबर : रियलमी, भारतीय तरुणामध्ये सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँडने आज आपल्या नवीनतम नवकल्पना, रियलमी १५टी चे अनावरण केले. ५०एमपी फ्रंट आणि ५०एमपी रीअर एआय कॅमेरा सेटअपसह विभागातील एकमेव स्मार्टफोन म्हणून डिझाइन केलेले, यात फ्लॅगशिप-ग्रेड एमोलेड स्पष्टता आणि डिझाइन: प्रीमियम मिनिमलिझम

प्रगत टिकाऊपणा प्रदान करताना, स्लीक ७.७९ एमएम बॉडीमध्ये पॅक केलेली ७००० एमएच टायटन बॅटरी देखील वैशिष्ट्यीकृत आहे. ४००० एनआयटी ४आर कॅफोर्ट + एमोलेड, मीडियाटेक डायमॅन्सिटी ६४०० मॅक्स ५जी प्रोसेसर, उद्योग-अग्रणी आय पी ६६/६८/६९ वॉटर रेझिस्टन्स, आणि प्रो-ग्रेड ड्युअल एआय कॅमेरे यांसारख्या प्रगतीसह, रियलमी १५टी त्याच्या सेगमेंटमध्ये एक नवीन मानक सेट करते.

डिझाइन: प्रीमियम फील आणि फिंगरप्रिंट रेझिस्टन्ससाठी नॅनो-स्केल मायक्रोस्ट्रिस्टलाइन फिनिशसह टेक्सचर मॅट ४आर डिझाइन आहे. फक्त ७.७९एमएम पातळ आणि १८१जी प्रकाशात, हा भारतातील सर्वात सडपातळ आणि सर्वात हलका, मोठ्या बॅटरीच्या स्मार्टफोनपैकी एक आहे. ब्लेड-आकाराची स्ट्रिअर ओ सेंटर फ्रेम त्याचे स्लीक सिलहूट वाढवते, तर फ्लोइंग सिल्व्हर व्हेरिएंट सेगमेंटमधील सर्वात कमी कॅमेरा बॉक्स फक्त १.४४ एमएम आहे.

रियलमी १५टी हा त्याच्या विभागातील एकमेव स्मार्टफोन आहे ज्यामध्ये ड्युअल ५०एमपी कॅमेरे, समोर आणि मागील, दोन्ही लाजूंनी तीक्ष्ण आणि सुसंगत इमेजिंग प्रदान करते. हे एआय एडिट जिनी, एआय स्नॅप मॉड, एआय लँडस्केप, एआय झेब्र आणि एआय स्मार्ट इमेज मॉडिंगसह प्लॅगशिप-स्तरीय एआय वैशिष्ट्ये आणते, तसेच सॉफ्ट लाइट वैशिष्ट्यासह पाच अद्वितीय फिल्टर (डेजा वू, रेड्यो, मिस्टी, ग्लोव्ही, झूमी) ऑफर करते. एकत्रितपणे, हे निर्मात्यांना व्यावसायिकांप्रमाणे कॅंचर आणि संपादित करण्यास सक्षम करतात.

सीएटचा ऑफ-हायवे मोबिलिटीमध्ये पुढचा मोठा टप्पा कॅम्सो ब्रँड कॉम्पॅक्ट कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट व्यवसाय आता या प्रवासात सहभागी

मुंबई, ४ सप्टेंबर : सीएट लिमिटेडने आपल्या ऑफ-हायवे टायर्स (ओएचटी) वाढ धोरणात महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असून, मिशेलिन ग्रुपचा कॅम्सो कन्स्ट्रक्शन कॉम्पॅक्ट लाईन व्यवसाय अधिकृतरीत्या अधिग्रहित केला आहे. यामध्ये श्रीलंकेत असलेले मिडिगामा प्लांट व कोटुगोडा कार्टिंग प्रॉडक्ट प्लांट यांचा समावेश आहे. या व्यवहारामुळे सीएटला ओएचटी क्षेत्रात जागतिक स्तरावरील मालकी मिळवून दिली असून, पुढील तीन वर्षांच्या लायसन्सिंग कालावधीनंतर कायमस्वरूपी विविध श्रेणीमध्ये हस्तांतरित होईल.

कॅम्सो ब्रँडचे हे अधिग्रहण सीएटसाठी उच्च-नफा देणाऱ्या कॅम्सो ब्रँडचे जागतिक पातळीवर बायस टायर्स व कन्स्ट्रक्शन ट्रॅक्स एकात्रित बळकटमुळे सीएटला ४० हून अधिक जागतिक ओईएस व प्रीमियम आंतरराष्ट्रीय ओएचटी वितरकांपर्यंत प्रवेशाचे नवे दरवाजे उघडतील. या व्यवहारानंतर मिशेलिन कंपनी कॉम्पॅक्ट लाईन बायस टायर्स व कन्स्ट्रक्शन ट्रॅक्स संबंधित व्यवसायातून पूर्णपणे बाहेर पडणार आहे.

भारताचे श्रीलंकेतील उच्चायुक्त एच.ई. संतोष झा म्हणाले, श्रीलंकेत सीएट लिमिटेडच्या गुंतवणुकीबद्दल मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो. गेल्या काही वर्षात भारत हा श्रीलंकेतील सर्वात मोठा एफडीआय (विदेशी थेट गुंतवणूक) स्रोत राहिला आहे आणि हा प्रवाह पुढेही कायम असल्याचे पाहून मला आनंद होत आहे. दोन्ही देशांच्या नेतृत्वामुळे गुंतवणूक-आधारित भागीदारी अधिक दृढ होत आहे. हे आमच्या नागरिकांसाठी सामायिक समृद्धीचे भविष्य

उभारण्याच्या दृष्टीकोनाला बळ देते. भारताचा खासगी क्षेत्र श्रीलंकेत गुंतवणूक करत असल्यामुळे मला विश्वास आहे की दोन्ही देशांतील आर्थिक व व्यापारी संबंध अधिकाधिक मजबूत होत राहतील. सीएट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अर्णब बॅनर्जी म्हणाले, कॉम्पॅक्ट कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट व्यवसायाचे एकत्रीकरण व कॅम्सो ब्रँडचे अधिग्रहण ही सीएटच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाला पुढे नेणारी आणि ऑफ-हायवे मोबिलिटी क्षेत्रात महत्त्वपूर्ण कंपनी होण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल आहे. उत्पादन, क्षमता आणि बाजारपेठेतील आमच्या वाढलेल्या सामर्थ्यामुळे आम्हाला नव्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये प्रवेश करता येईल, पॉर्टफोलिओ वाढवता येईल आणि आगामी काळात शारवत वाढ साधता येईल, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.

सीएट स्पेशॅलिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिनी तोलानी म्हणाले, कॅम्सोच्या प्रीमियम ब्रँडचे व कन्स्ट्रक्शन कॉम्पॅक्ट लाईनच्या उत्पादन क्षमतांचे सीएटमध्ये एकत्रीकरण हा आमच्या प्रवासातील परिवर्तन घडवणारा महत्त्वाचा टप्पा आहे. आमचा तातडीचा भर हा सुगम संक्रमण, ग्राहकांचे समाधान सुनिश्चित करणे आणि श्रीलंकेत आमच्या कार्यपद्धती अधिक मजबूत करणे यावर आहे. कॅम्सोच्या कॉम्पॅक्ट कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट व्यवसायाचा समावेश आपल्या पॉर्टफोलिओत करून सीएट आता आत्मविश्वासाने पुढे जात आहे आणि जगभरातील ऑफ-हायवे टायर्स व ट्रॅक्स क्षेत्रातील सर्वात विश्वासार्ह नाव बनण्याच्या दृष्टीकोनाला अधिक वेग देत आहे.

टाटा मोटर्सकडून नवीन एलपीटी ८१२ लाँच, नफ्यामध्ये नवीन मापदंड स्थापित केले



६ टायर असलेल्या वेईकलच्या मजबूतीसह ४ टायर ट्रकची कार्यक्षमता, गतीशीलता आणि कमी देखभाल देतो. विविध लोड बॉडी पर्यायांसह ऑफर करण्यात आलेला हा ट्रक औद्योगिक सामान,

मुंबई, ४ सप्टेंबर : टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आज इंटरमीजीएटू, लाइट अँड मेडियम कमर्शियल वेईकल्स (आयएलएमसीव्ही) श्रेणीमधील नवीन टाटा एलपीटी ८१२ च्या लाँचची घोषणा केली. ऑपरेशनल कार्यक्षमता आणि एकूण मालकीहक्क खर्चांमध्ये नवीन मापदंड स्थापित करत टाटा एलपीटी ८१२ ची उच्च पेलोड क्षमता आहे. हा ट्रक ताफा मालकांना अधिक नफा देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.

फॅक्टरीमध्ये बसवण्यात आलेल्या एअर-कंडिशनिंगसह सुसज्ज एलपीटी ८१२ भारतातील पहिला ५-टन प्रमाणित पेलोडसह ४ टायर असलेला ट्रक आहे, जो शहरांमध्ये सुलभ कार्यसंचालनासह अद्वितीय पेलोड क्षमता देतो. टाटा मोटर्सच्या प्रमाणित एलपीटी प्लॅटफॉर्मवर डिझाइन करण्यात आलेला हा ट्रक

बाजारपेठेतील सामान, एफॲडव्ही, फ्यूरअर अशा विविध उपयोजनांसाठी वापरता येऊ शकतो. या लाँचबाबत मत व्यक्त करत टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्सच्या ट्रक्स विभागाचे उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख राजेश कोल म्हणाले, टाटा एलपीटी ८१२ चे लाँच श्रेणीमध्ये ग्राहकांच्या नव्यात नवीन मापदंड स्थापित करतो. हा श्रेणीला नव्या उंचीवर घेऊन जाणारा ट्रक सुधारित उत्पादकतेसाठी वाढत्या गरजेची पूर्तता करतो, तसेच उच्च दर्जाची श्रेणीला कल्पनाप्रती आणि ग्राहकांसाठी दीर्घकालीन व्यवसाय वाढीला चालना देणारे प्राप्त सोल्यूशन्स विकसित करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.”

‘किड्स डे @सॅमसंग – २०२४’मध्ये कामाचे ठिकाण नाविन्यतेचे प्लेग्राउंड बनले

मुंबई, ४ सप्टेंबर : सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज अद्वितीय साजरीकरण ‘किड्स डे @सॅमसंग – २०२५’चे आयोजन केले, ज्यामध्ये कर्मचारी, त्यांची मुले व पत्नी एकाच छताखाली आहे आणि त्यांनी सॅमसंग कुटुंबाचा भाग असण्याच्या अभिमानाचा अनुभव घेतला.

गुरुग्राममध्ये सॅमसंगच्या कॉर्पोरेट कार्यालयामध्ये या एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, जो कुटुंबांसाठी दीर्घकालीन आठवणी निर्माण करण्यासाठी डिझाइन करण्यात आला होता, तसेच भावी पिढीला स्वप्न पाहण्यास, नाविन्यता आणण्यास आणि तंत्रज्ञानाला एक्स्प्लोर करण्यास प्रेरित करण्यात आले.

सॅमसंग कुटुंबाचे साजरीकरण या उपक्रमाने आई-वडिलांसोबत आलेल्या मुलांना सॅमसंगच्या विश्वाचा अनुभव घेण्याची संधी दिली, तसेच त्यांना त्यांचे पालक करत असलेले काम पाहण्यास मिळाले आणि कंपनीच्या नाविन्यता व



केअर संस्कृतीचा अनुभव मिळाला. कर्मचाऱ्यांच्या जोडीदारांनी देखील या कार्यक्रमात सहभाग घेतला, ज्यामधून विस्तारित कुटुंबे व एकतेचे खरे साजरीकरण पाहायला मिळाले.

‘किड्स डे @सॅमसंग कुटुंबांना संधी देण्यासोबत त्यांच्यामध्ये नाविन्यतेच्या विश्वाबाबत जिज्ञासुवृत्ती जागृत करते. आमच्या कामाच्या ठिकाणी कुटुंबातील सदस्यांना आणत आमची त्यांच्यामध्ये सॅमसंगचा

भाग असण्याचा अभिमान जागृत करण्याची महत्त्वाकांक्षा आहे. यंदाच्या साजरीकरणातून भावी पिढीला निर्माते, विचारवंत व नवप्रवर्तक बनण्यास प्रेरित करण्याप्रती, तसेच आमच्या जिवलग सॅमसंग कुटुंबाचे नाते अधिक दृढ करण्याप्रती आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न दिसून येतो,” असे सॅमसंग इंडियाचे पीपल टीमचे प्रमुख रविभ नागपाल म्हणाले. तरूण विचारवंतांना प्रेरित करण्यात आले ‘नो सॅमसंग’ अनुभवाचा भाग म्हणून मुलांनी बिझनेस एक्स्पॅरिअन्स स्टुडिओला भेट दिली, जेथे त्यांना सॅमसंगच्या अत्याधुनिक उत्पादनांची, तसेच स्मार्टथिंज इकोसिस्टमची लाइट प्रत्यक्षिके पाहायला मिळाली. मुलांनी मिनी सीईओ चॅलेंजमध्ये देखील सहभाग घेतला, ‘मी सॅमसंगचा सीईओ असतो तर कोणते उत्पादन लाँच केले असते?’ या विशयावर विचारविनियम केले. मुलांना सर्जनशीलपणे विचार करण्यास आणि भावी तंत्रज्ञानाचा दृष्टिकोन मांडण्यास प्रेरित करण्यात आले.

भारतातील वॉटर प्युरिफायर बाजारपेठेत पावसाळ्यात ३२% ची वाढ, आरोग्याविषयी जागरूकतेमुळे उद्योगाच्या वाढीला चालना मिळत आहे

मुंबई, ४ सप्टेंबर : पावसाळ्यात पिण्याचे पाणी आणि आरोग्य सुरक्षिततेवर अधिकाधिक लोक लक्ष केंद्रित करत असल्याने, भारतातील वॉटर प्युरिफायर बाजारपेठेत अभूतपूर्व वाढ होत आहे. क्रोमासमधील मागणीच्या रॅस्कॅन्सवर असेही दिसून येते की भारतातील कुटुंबे वॉटर प्युरिफायरकडे सर्वाधिक लक्ष देत आहेत, जवळजवळ ३५% वॉटर प्युरिफायर खरेदी पावसाळ्यात होते. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वॉटर प्युरिफायरच्या मागणीत दोन अंकी वाढ झाली. पावसाळ्यात कॉलरा, टायफॉइड आणि हेपेटायटीस सारख्या जलजन्य आजारांबद्दल

जागरूकता वाढत असल्याने हे घडले आहे. क्रोमाने त्यांच्या ग्राहकांच्या वर्तनाचा अभ्यास केला आणि त्यांच्या निष्कर्षानुसार, एप्रिल-जून २०२५ च्या तिमाहीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत त्यांच्या विक्रीत ११% ची प्रभावी वाढ आणि मूल्य वाढ १२% दिसून आली आहे. मासिक आकडेवारीमध्ये अजूनही चांगली वाढ दिसून येत आहे: एप्रिलमध्ये विक्री ८% आणि मूल्य १०% ने वाढली, मेमध्ये विक्री १२% आणि मूल्य १४% ने वाढले आणि जूनमध्ये विक्री १३% आणि मूल्य १३% ने वाढले.

प्रदेशांच्या बाबतीत, महाराष्ट्र ही क्रोमाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे, देशभरातील वॉटर प्युरिफायरच्या एकूण विक्रीत महाराष्ट्राचा २५% वाटा आहे, त्यानंतर कर्नाटक १५%, गुजरात १२% आणि तेलंगणा ८% आहे, तर उत्तर प्रदेश आणि दिल्ली यांचा प्रत्येकी कंपनीच्या प्युरिफायर विक्रीत ६% वाटा आहे. क्रोमा-इन्फिनिटी रिटेल लिमिटेडच्या प्रवक्तृत्वाने सांगितले की, पावसामुळे पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित होत असल्याने, अधिकाधिक कुटुंबे केवळ इतर उपकरणांसाठी नव्हे तर खऱ्या उपायांसाठी क्रोमाकडे वळत आहेत. आमचे तज्ञ प्रत्येक ग्राहकांना

त्यांच्या घरासाठी योग्य निवड करण्यास मदत करतात, मग ते प्रगत फिल्टरेशन असो किंवा जागा वाचवणारे डिझाइन असो. आम्हाला अभिमान आहे की, कुटुंबे ज्यावर अवलंबून असतात असे विश्वासू सहयोगी आम्ही आहोत, खासकरून अशा ऋतूमध्ये. उद्योगक्षेत्र १७-१८% सीएजीआरने वाढण्याचा अंदाज असल्याने, क्रोमाने आर्थिक वर्ष २६ मध्ये त्यांच्या वॉटर प्युरिफायर सेगमेंटसाठी २०-२२% सीएजीआरचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे, जे टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये विस्तार, उत्पादनांमध्ये सतत नवोपक्रम आणि धोरणात्मक किरकोळ भागीदारीने प्रेरित आहे.

आज का अंदाज

शुक्रवार ५ सप्टेंबर २०२५

पथर फोड एकच

कल्याण बाजार	मुंबई बाजार
३ ६ ९ ०	३ ४ ७ ८
१३९ १७८ १२६ ५६९	१२० १२९ २६९ १३४
२५६ २५८ ३७९ ३८९	२१२ ७७० ४५८ २४०
३०० २७७ ५६८ ३८९	३५५ ५९० १८८ ३५०
३९ ६९ ९२ ०२	३२ ४२ ७९ ८९
६५ ६५ ९७ ०४	३० ४० ७५ ८५
३८ ६८ ९४ ०४	३९ ४९ ७८ ८९

५ सप्टेंबर : सर्व बाजारांसाठी

२४	५४	६३	९३
२७	५७	६०	९०
२८	५८	६१	९१
६७९	५७९	१५०	४५०
५८९	७७९	२६८	१४४
४९९	३४६	७७०	१७०

सर्व बाजारांसाठी सिंगल अँक ओपन टू क्लोज

८ ९ ० १ २

कल्याण व मुंबई करिता तसेच चंद्रबाजारासाठी जबरदस्त पास होणारे चान्सेस मिळतील.

प्रो. बालाजी कुमार ९८२४८६०३४

अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (ईईएमएल) कडून ४४.६६९ दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या सीनियर सिक्योर्डे नोट्सचे मुक्त बाजारात पुनखरेदी पूर्ण

अहमदाबाद, ४ सप्टेंबर : अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (ईईएमएल) ने १५ जुलै २०२१ रोजी जारी केलेल्या यूएसडी ३०० दशलक्ष ३.८६७% सीनियर सिक्योर्डे नोट्स (२०३१ पर्यंत मुदत) संदर्भात जाहीर केले आहे. अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (ईईएमएल), जे मुंबईतील वीज वितरण शाखा व अदाणी एनर्जी सोल्यूशन्स लिमिटेड (ईईएसएल) ची उपकंपनी आहे, यांनी आपल्या यूएसडी ३०० दशलक्ष ३.८६७% सीनियर सिक्योर्डे नोट्स (२०३१ पर्यंत मुदत) पैकी यूएसडी ४४.६६९ दशलक्ष रकम परत खरेदी करून रद्द केली आहे. ही परत खरेदी कंपनीच्या अंतर्गत रोख प्रवाहांतून करण्यात आली असून, यामुळे एकूण थकबाकी मूळ रकम यूएसडी २५५.३३९ दशलक्षपर्यंत कमी झाली आहे.

ही कारवाई ईईएमएल च्या सुरू असलेल्या भांडवली व्यवस्थापन योजनेचा एक भाग आहे. याआधी कंपनीने नोव्हेंबर २०२३ मध्ये यूएसडी १२० दशलक्ष टेंडर ऑफर पूर्ण केली होती, तसेच जून २०२५ मध्ये यूएसडी १,००० दशलक्ष ३.९४९% सीनियर सिक्योर्डे नोट्स (२०३० पर्यंत मुदत) अंतर्गत यूएसडी ४९.५ दशलक्ष मुक्त बाजारातील पुनखरेदी केली होती. या सर्व उपक्रमांतून ईईएमएल ची मजबूत रोख निर्मिती क्षमता व आर्थिक लवचिकता अधोरेखित होते. ईईएमएल भविष्यात बाजाराच्या परिस्थितीनुसार इतर देणी व्यवस्थापन उपक्रमांचा विचार करू शकते, ज्यामुळे विविध मुदतीतील थकबाकी कर्ज रकम महत्त्वपूर्णरीत्या कमी होऊ शकते. ही घोषणा सिक्युरिटीज विक्री किंवा खरेदीसाठी ऑफर नाही.

राशीभविष्य

मेघ : आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो. तुमच्या मनाबलावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही गोष्टींवर वादू शकता. कामाच्या ठिकाणी काही अडथळे येऊ शकतात.

वृषभ : आज तुमच्यासाठी अद्भुत आणि सकारात्मक घटना घडू शकतात. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही नवीन संधी ओळखू शकाल. प्रियजनांसोबत वेळ घालवण्याचा हा काळ आहे.

मिथुन : दैनंदिन कामांमध्ये विलंब आणि अडथळे येऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला थोडे चिंता वाटेल. हा काळ संयम राखण्याचा आणि तुमचे विचार स्पष्ट करण्याचा आहे. नातेसंबंधांमध्येही मतभेद निर्माण होऊ शकतात.

कर्क : स्वतःला शांत आणि संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवणे उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. अडथळीनंतर चांगला काळ येतो आहे.

सिंह : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप सकारात्मक आणि उत्साही असेल. तुमच्या सभोवतालची ऊर्जा तुम्हाला प्रेरणा आणि उत्साहाने भक्न टाकेल. तुमच्या वैयक्तिक जीवनात छान संधी येतील.

कन्या : विचारांचे नियोजन करणे आणि वेळेचे योग्य व्यवस्थापन करणे महत्वाचे असेल. संभाषणात सावधगिरी बाळगा. आर्थिक बाबींमध्येही योग्य नियोजन करणे तुमच्यासाठी महत्वाचे आहे.

तुळ : आजचा दिवस आव्हानात्मक असू शकतो. तुम्हाला मानसिक ताण जाणवू शकतो. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी समन्वय राखणे महत्वाचे आहे. काही उत्तम संधी ओळखण्यासाठी तयार राहा.

वृश्चिक : आजचा दिवस सुखदायी जाईल. तुमच्या भावना आणि विचार तुमच्या जवळच्या लोकांना आकर्षित करतील. आरोग्याच्या बाबतीत, तुम्ही उत्साहित असाल.

धनु : आजचा दिवस तुमच्यासाठी खास असू शकतो, कारण या वेळी तुम्हाला तुमचे आंतरिक सौंदर्य आणि क्षमता ओळखण्याची संधी मिळेल. तुमचा दृष्टिकोन सकारात्मक आणि उत्साहवर्धक असेल.

मकर : व्यवसायात काही अनियमितता असू शकतात, म्हणून धीर धरा आणि परिस्थिती शहाणपणाने हाताळणे चांगले होईल. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि विश्रांतीसाठी वेळ काढा.

कुंभ : आजचा दिवस तुमच्यासाठी आव्हानात्मक असू शकतो. तुम्हाला तुमच्या कामात थोडे अस्वस्थ वाटेल. संवादाकडे विशेष लक्ष द्या, कारण तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो.

मीन : कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुमचे नातेसंबंध मजबूत होतील. कामातही यश मिळण्याची शक्यता आहे; तुमच्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे तुमचे कौतुक होईल.

शब्दकोडे क्रमांक २२११

१	२	३	४	५			६	७		८	९
१०			११	१२			१३		१४		
	१५				१६	१७			१८		
१९			२०					२१			
२२		२३			२४					२५	
	२७	२८			२९				३०	३१	
३२			३३				३४	३५		३६	
					३८		३९		४०	४१	४२
४३	४४		४५		४६	४७				४८	
४९		५०			५१				५२		५३
	५४			५५				५६			
		५८	५९		६०		६१			६२	
६३		६४	६५	६६			६८				
६९					७१				७२		७३
				७४		७५			७६		

आडवे शब्द :-

- १) दैवान,
- ५) वेडावाकडी
- ८) मेहेरबा

पुरस्कारामुळे बळ मिलतं!- कुलगुरू डॉ. बारहाते

श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा पुरस्कार वितरण सोहळा

महासागर प्रतिनिधी
अमरावती, (दि. 4) - पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी वाढते; परंतु हा सन्मान आपल्याला अधिक चांगले कार्य करण्यासाठी बळ देतो, असे प्रतिपादन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी केले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. हा सोहळा मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते, तर प्रमुख अतिथी म्हणून विभागीय शिक्षण उपसंचालक नीलिमा टाके उपस्थित होत्या. व्यासपीठावर अॅड. गजानन पुंडकर, अॅड. जे. व्ही. पाटील पुसदेकर, केशवराव मेतकर, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, सचिव डॉ. वि. गो. ठाकरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मानकी शिक्षक, शिक्षकेतर



कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट प्राचार्य म्हणून डॉ. अनिल त्र्यंबकराव देशमुख, उत्कृष्ट शिक्षक म्हणून डॉ. गजानन वाघ, उत्कृष्ट महिला प्राध्यापिका म्हणून डॉ. पुष्पा जुनघरे, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक पुरस्कार सुशीला मळसणे, तसेच मुख्याध्यापिका पुरस्कार अर्चना लुंगे, डॉ. अर्चना पोटे, डॉ. वृषाली चौखडे, सविता पुसदेकर, प्रवीण गोंडीकर आणि सुधीर भटकर यांना मिळाला. दरवर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा गौरव करण्याची परंपरा संस्थेत आहे. यावर्षीचा माध्यमिक शाळा



गुणवत्ता पुरस्कार बुलढाणा जिल्ह्यातील हतेडी येथील शिवाजी हायस्कूलला प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये अकोटच्या योगिता चव्हाण, रेवती वानखडे, वृषाली गलांडे, मोहिनी ढोरे, शिफा सय्यद, गौरी वानखडे आणि वृषाली वहिले या गुणवंत

विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

आपल्या भाषणात कुलगुरू डॉ. बारहाते यांनी सांगितले की, पुरस्कार ही कार्याची पहिली पायरी असून समाजात आपल्याकडे आदर्श व्यक्ती म्हणून पाहिले जाते. त्यामुळे गुणवंतांनी

तर चांगला समाज निर्माण होईल

पुरस्कारामुळे शिक्षक-प्राध्यापकांना प्रेरणा मिळते. स्त्रियांनी मिळवलेले बहुसंख्य पुरस्कार हा प्रेरणादायी क्षण आहे. यामुळे समाजात सकारात्मक संदेश जाईल आणि चांगला समाज निर्माण होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन विभागीय शिक्षण उपसंचालक नीलिमा टाके यांनी केले.


चांगल्या कामाचे कौतुकच

संस्थेत जे उत्तम कार्य करतात त्यांचे कौतुक करणे आमचे कर्तव्य आहे. तुमचे कार्य समाजाला दिशा देणारे ठरवे, असे मार्गदर्शन अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केले.

समाजोपयोगी कार्याची जबाबदारी स्वीकारावी. कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचे स्वरूप उलगडले, तर प्राचार्य डॉ. अंबादास कुलट यांनी आभार मानले.

जुळ्या शहरात जलवाहीनीचे लिकेज

महासागर प्रतिनिधी
अचलपूर, (दि. 4) - परतवाडाडूअचलपूर या जुळ्या शहरात जलवाहीनीतील गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पाणीटंचाईच्या पाश्र्भाभींवर होणारा हा अपव्यय गंभीर असतानाच दूषित पाणीपुरवठ्याची शक्यताही वाढली आहे. उत्सवाच्या दिवसांत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून नगरपरिषदेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. जयस्तंभ चौकात 'चायवाले भाई' यांच्या प्रतिष्ठानासमोर दीर्घकाळापासून



जलवाहीनी लिकेज आहे. येथे रस्त्यावर पाणी साचून नागरिक व वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. धामनगाव रोडवरील पोस्ट ऑफिसजवळ, अचलपूर

मार्गासह शहरातील इतर भागातही असेच लिकेज असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.

लिकेजमुळे रस्त्यावर साचलेल्या घाणीमिश्रित पाण्याचा नळांच्या पाण्यात शिरकाव होण्याचा धोका निर्माण होतो. नळांना गढूळ पाणी येते, दाबही कमी आहे. आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्यापूर्वी नगरपरिषद व आरोग्य विभागाने लक्ष घालावे, अशी मागणी परतवाड्यातील नागरिक आर. डी. पाटील यांनी केली.

महिलांनीही या समस्येबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लिकेजमुळे दूषित पाणीपुरवठा होतो यात शंका नाही.

हजारो लिटर पाणी वाया, दूषित पाणीपुरवठ्याची भीती

महिन्यातून दोन-तीन वेळा पाणीपुरवठा खंडित होतो, कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होते. त्याचा सामना विशेषतः महिलांना करावा लागतो. तातडीने उपाय न झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबू, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या संध्या व्यवहारे, सुवर्णा देशपांडे, सोनाली आकोलकर, नीलिमा अमृतकर यांच्यासह इतर महिलांनी दिला. या संदर्भात नगरपरिषदेच्या संबंधित विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला; मात्र प्रतिसाद मिळू शकला नाही. तरीही नागरिक अपेक्षा व्यक्त करत आहेत की लिकेज तातडीने दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करावा.

संत नगरी परिवर्तन शेतकरी पॅनलचा दणदणीत विजय

बोरगाव धर्माळे सेवा सोसायटीच्या सर्व 13 जागांवर वर्चस्व

महासागर प्रतिनिधी
अंजनगाव बारी, (दि. 4) - बोरगाव धर्माळे येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत संत नगरी परिवर्तन शेतकरी पॅनलने सर्व 13 जागांवर विजय मिळवत ऐतिहासिक यश संपादन केले. या विजयानंतर गावात आनंदोत्सवाचे वातावरण असून ग्रामस्थ, शेतकरी, महिला आणि युवकांनी उत्साहाने परिवर्तनाचे स्वागत केले.

या पॅनलचे नेतृत्व माजी सभापती व शिवसेना तालुकाप्रमुख आशिष धर्माळे यांनी केले. त्यांच्या दूरदृष्टी, अनुभव आणि संघटन क्षमतेमुळे गावकरूंच्या विश्वास पॅनलकडे झुकला. निवडणूक शांततेत पार पडल्याने गावाच्या सामाजिक आणि राजकीय परिपक्वतेचे दर्शन घडले. विजयानंतर ढोल-ताशांच्या राजरात, फटाक्यांच्या आरुषबाजीत आणि गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला.

विजयी उमेदवारांमध्ये प्रकाश शेंपराव ठाकरे, कैलास शंकरराव भालेराव, विनोद आंबाराव धर्माळे, किशोर विठ्ठलराव तायडे, आशिष पुंडलिकराव धर्माळे, किशोर



शालिकराम मार्गदे, अमोल प्रकाशराव तसरे, भूषण अरुणराव धर्माळे, ज्योती बाळासाहेब धर्माळे, वंदना रमेशराव पाचघरे, विजय अण्णाजी मारोडकर, गुलाब रामरावजी मोहोड आणि दिलीप चंदुशिग चव्हाण यांचा समावेश आहे.

विजयानंतर आशिष धर्माळे म्हणाले की, हा विजय माझा किंवा पॅनलचा नसून संपूर्ण बोरगाव धर्माळेच्या जनतेचा आहे. गावकरूंच्यांनी दाखवलेला विश्वास कधीही वाया जाऊ देणार नाही. ही केवळ सुरुवात असून खरी जबाबदारी आता सुरू झाली आहे. पुढील काळात सहकारी सोसायटीच्या माध्यमातून कर्ज

वितरण प्रक्रिया सुलभ करणे, शेतमालाला बाजारात योग्य दर मिळवून देणे, गोडाऊनसारख्या सुविधा उभारणे, शेतीसाठी तांत्रिक सहकार्य पुरवणे आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आधुनिक व्यवस्थापन राबवणे या दिशेने प्रयत्न केले जाणार आहेत.

या विजयानंतर गावाच्या सहकार क्षेत्रात नवा अध्याय सुरू झाल्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. पारदर्शकता, विकास आणि शाश्वत शेतीच्या दिशेने बोरगाव धर्माळे वाटचाल करणार असून, भविष्यात या निर्णयाचे सकारात्मक परिणाम दिसून येतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

‘सन्मान’ दिला; ‘महासन्मान’ कधी मिळणार?

अचलपूर तालुक्यात हजारो शेतकरी लाभाच्या प्रतीक्षेत



महासारागर प्रतिनिधी
पधोट, (दि. 4) - प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता नुकताच जमा झाला आहे. केंद्र सरकारकडून हप्त्याची रक्कम वेळेत जमा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र, दोन आठवडे उलटून गेले तरी राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. अचलपूर तालुक्यातील हजारो शेतकरी या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.

अलीकडेच पोळा सण पार पडला. अनेक शेतकरी या निधीवरच सण साजरा करणार होते. मात्र हप्ता वेळेत मिळाला नसल्याने अनेकांना उधारी

पीएम किसानचा विसावा हप्ता खात्यात जमा

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता नुकताच जमा झाला, प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हा हप्ता शेतकऱ्यांना मिळाल्याने काहीसा दिलासा मिळाला, या योजनेतून केंद्र सरकार वर्षाला सहा हजार रुपये मदत देते, आतापर्यंतचे सर्व हप्ते वेळेत जमा झाल्याने शेतकऱ्यांचा विश्वास वाढला आहे. मात्र राज्य सरकारचा हप्ता उशिरा येत असल्याने संभ्रम वाढला आहे.

आधार लिंक, ई-केवायसी आवश्यक

या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक करणे आणि ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. अनेक शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली असली तरी काही खात्यांमध्ये त्रुटी असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हप्ता जमा होण्यात विलंब होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. शेतकऱ्यांनी तातडीने आधार लिंक व ई-केवायसीची पडताळणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

करूनच सण पार पाडवा लागला. त्यामुळे ग्रामीण भागात नाराजीचे वातावरण आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांचा लाभ एकाच शेतकऱ्यांना मिळतो. केंद्र सरकारकडून मिळणार्या पीएम किसान निधीमध्ये राज्य सरकारकडून 'महासन्मान'ची

भर पडते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात हातभार लावण्यासाठी या योजनांची जोड दिली आहे. मात्र सध्या हप्त्याचा विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरला आहे. केंद्र सरकारचा हप्ता खात्यात जमा झाला असून राज्य सरकारचा हप्ता येण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. पण दहा दिवस उलटून गेले तरीही रक्कम जमा झालेली नाही.

हिवरखेड येथे पोळा उत्सवात बळीराजाचा सन्मान

विहिंप, बजरंग दल व जय बजरंग क्रीडा मंडळाचा उपक्रम

महासागर प्रतिनिधी
हिवरखेड, (दि. 4) - मोर्शी तालुक्यातील हिवरखेड येथे पारंपरिक उत्साहात पोळा सण साजरा करण्यात आला. बळीराजाला समर्पित या उत्सवात विहिंप, बजरंग दल आणि जय बजरंग क्रीडा मंडळाच्या वतीने उत्कृष्ट सजावट व सुदृढ बैलजोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत तब्बल 100 बैलजोडींचा सहभाग नोंदला गेला.

दुपारी गुजरी बाजार येथे पारंपरिक पद्धतीने बैलजोडी उभी करून त्यांचे पूजन करण्यात आले. गावातील मानाच्या पाटलांच्या जोडीनं वाजतगाजत हजेरी लावत महाआरतीनंतर तोरण तोडून पोळा उत्सवाची सांगता झाली.

बैलजोडी स्पर्धेत प्रवीण भाऊ खटाळे यांची जोडी प्रथम क्रमांकावर ठरली. त्यांना 3111 रुपये रोख, शिल्ड व प्रतिमा भेट देण्यात आली. अजबराव पवार यांना द्वितीय क्रमांक मिळाला. त्यांना 2111 रुपये रोख पारितोषिक देण्यात आले. रुपेश गावडे यांनी तृतीय क्रमांक



पोलिस स्टेशननिहाय विसर्जन

चांदूरबाजार पोलिस स्टेशन हद्दीत - 73 सार्वजनिक गणपती (शहरात 18, ग्रामीण भागात 55) - 14 गावांमध्ये 'एक गाव, एक गणपती'.

शिरजगाव कसबा पोलिस स्टेशन हद्दीत - 58 सार्वजनिक गणपती - पांढरी व कल्होडी येथे सामूहिक उत्सव.

ब्राम्हणवाडा थडी पोलिस स्टेशन हद्दीत -31 सार्वजनिक गणपती - चिंचकूम, सुरळी, वणी, गौरखेडा, कुरणखेड, विश्रोजी, सांगोला या 7 गावांत सामूहिक उत्सव.

आसेगाव पोलिस स्टेशन हद्दीत - 8 सार्वजनिक गणपती. दहिगव, लसणपूर, विरळू पुर्णा, टाकरखेडा पुर्णा येथे एक गाव, एक गणपती.

अनंत चतुर्दशीसाठी बंदोबस्त

6 सप्टेंबर, शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याने पोलिस प्रशासनाने विशेष बंदोबस्त ठेवला आहे. नदी, तलाव व कृत्रिम तलाव परिसरात पोलिस पथके तैनात राहतील. वाहतूक व्यवस्थापनासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले असून, महिला व पुरुष पोलिसांसोबत होमागार्ड व स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. उत्सव शांततेत, सुरळीत आणि सुरक्षिततेत पार पाडवा यासाठी प्रशासन सज्ज आहे.

बाप्पाला निरोपाचा क्षण

भक्तांनी ज्या उत्साहात बाप्पाचे आगमन केले होते, त्याच भक्तीभावनेने आता निरोपाची तयारी सुरू आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी गावांवाग भक्तिमय वातावरण आहे. शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या जल्लोषात मिरवणुका निघतील आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत बाप्पाला निरोप दिला जाईल.



पोही गावात ढाकरे गटाच्या शिवसेना शाखेचे पुनरुज्जीवन

महासागर प्रतिनिधी
अचलपूर, (दि. 4)- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख नरेंद्र पडोळे हे अचलपूर-मेळघाट विधानसभा मतदारसंघातील विविध गावांना भेटी देत असून, स्थानिक शाळांना नवचेतन्य मिळवून देत आहेत. या दौऱ्यात त्यांनी पोही गावाला भेट देऊन येथील शिवसेना शाखेचे पुनरुज्जीवन केले.

या बैठकीत स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधून राजकुमार मते यांची शाखा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. तसेच नव्या कार्यकारिणीची घोषणा करून संघटन नव्या जोमाने उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी पवन बदरके यांची तालुका संघटक म्हणून निवड झाली. जिल्हा प्रमुखांनी

कार्यकर्त्यांना संघटन बळकट करण्याचे मार्गदर्शन केले. बैठकीस जिल्हा प्रमुख नरेंद्र पडोळे, युवासेना तालुका प्रमुख रुधिकेश सख्खेने उपस्थित होते. यामध्ये नंदु तायडे, धर्मवीर वानखडे, वेदांत बदरके, निलेश बदरके, अरुण वडाळे, गजानन गिसे, अंकुश मते, तेजस बदरके, आशुतोष दांडो, वैभव बदरके, वैभव बदरके, ओम काकड, निळू भिसे, चरणदास इंगळे, दिलीप चराटे, विनोद मते, विजेंद्र धांडे, सागर गाटे, वैष्णव मानके आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता. गावकऱ्यांनी नव्या जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांच्या पुढील कामगिरीस शुभेच्छा दिल्या.

बहुगुणी औषधी दुर्वाला सण-उत्सवांत मोठा मान

महासागर प्रतिनिधी
पधोट, (दि. 4) - पावसाळ्यात निसर्ग आपल्याला अनेक औषधी वनस्पतींचे वरदान देतो. त्यापैकी दुर्वा ही एक महत्त्वाची वनस्पती आहे. गणेशोत्सवाच्या दिवसांत दुर्वेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. गणेश पुजेत दुर्वा वाहण्याची परंपरा प्राचीन काळापासून आहे. धार्मिक दृष्टिकोनातून पवित्र मानली जाणारी ही वनस्पती प्रत्यक्षात औषधी गुणांनी समृद्ध असल्याने तिचा उपयोग आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दुर्वा शरीरातील विविध विकारांवर उपयोगी ठरते. जखम झाल्यास तिचा रस प्याल्याने रक्तस्त्राव थांबतो. त्वचेवर



उद्धवगारूया पुरळ, खाज वा घामोळ्यावर दुर्वेचा रस लावल्यास लवकर आराम मिळतो. ताप आल्यास दुर्वेचा रस साखरेसोबत घेतल्यास तो उतरण्यास मदत होते. मूत्रदाह



कमी करण्यासाठीही दुर्वेचा उपयोग उपयुक्त ठरतो. जखमांवर दुर्वा वाटून लावल्यास रक्त थांबते आणि जखम भरून येण्यास मदत होते. त्यामुळे ग्रामीण भागात दुर्वा हे एक सहज उपलब्ध घरगुती औषध मानले जाते.

दुर्वेत अनेक घटक

दुर्वेमध्ये क्लोरोफील, फ्लाव्होनॉइड्स, टॅनिन्स, ग्लायकोसाइड्स आणि अमिनो अॅसिडसारखे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. हे घटक शरीरशुद्धी, हृदयक्रिया, पेशींची दुरुस्ती आणि त्वचेच्या आरोग्यासाठी लाभदायी आहेत. आयुर्वेद शास्त्रात दुर्वेला उर्ध्वगारुक्पित्त शमन करणारी औषधी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे आयुर्वेदिक औषधनिर्मितीतही तिचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

धार्मिक कार्यात दुर्वेला विशेष महत्व

आज धार्मिक कार्यांपुरतेच दुर्वेचे महत्त्व मानले जात असले तरी मूळतः ती एक औषधी वनस्पती आहे. काळ्याच्या ओघात तिचा औषधी उपयोग मागे पडला असला तरी परंपरेमुळे ती अजूनही प्रत्येक घराघरात वापरली जाते. गणेशोत्सवामुळे तिची उपयुक्तता अधिक उळकपणे समोर येते. धार्मिक श्रद्धा आणि आरोग्यदायी फायदे यांची सांगड घालणारी दुर्वा ही खऱ्या अर्थाने बहुगुणी वनस्पती मानली जाते.

०२४

मालविका सक्सेना मूळची मधुरेची. एका पारंपरिक कुटुंबातली.मालविकाने बीएससी व एमबीए पूर्ण केले. नोकरीसाठी बँकेच्या परीक्षाही दिल्या. पण त्यात यश मिळाले नाही. मालविकाचे कुटुंबीय तिच्यासाठी योग्य जोडीदार शोधू लागले. पण मालविकाला मात्र इतक्यात लग्न करायचेनव्हते. ती महत्त्वाकांक्षी होती. तिला काहीतरी वेगळे करायची इच्छा होती. एमबीए पूर्ण झाल्यावर मालविकाने लग्न टाळण्यासाठी मथुरा येथील एका फॅशन डिझाईनिंग संस्थेत प्रवेश घेतला. नंतर तिने त्याच संस्थेत काम करायला सुरुवात केली. एक दिवस मालविकाच्या धाकट्याबहिणीने फेकून देण्यासाठी काही जुने बूट काढले. पण ते टाकून देण्याऐवजी त्यावर काहीतरी नावीन्यपूर्ण करावेसे मालविकाला वाटले. तिने त्या बूटांवर एक सुंदर डिझाइन तयार केले. अम्बिकाने ते बूट कॉलेजमध्ये घातल्यावर तिच्या मैत्रिणींना ते खूप आवडले आणि त्यांनी मालविकाला त्यांच्यासाठीही तसेच डिझाइन बनवण्यास सांगितले.त्यामुळे नोकरी करण्याऐवजी मालविकाने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. फक्त पाच हजार रुपयांत व ईस्टाग्रामवरून २०१८ मध्ये तिने 'द क्विर्की नारी' हा ब्रँड सुरू केला. तिची डिझाईन्स दीपिका कक्कर, प्रियंका चोप्रा, रवीना टंडन, सनी लियोनी, रुबिना दिलैक अशा सेलिब्रिटींकडून वापरली गेली आणि तिच्या ब्रँडला प्रसिद्धी मिळाली. २०२२ मध्ये तिने शार्क टँक इंडियावर तिने आपली कल्पना सादर केली. अनुपम मि्तल व विनिता सिंग यांच्याकडून तिला ३५ लाखांची गुंतवणूक मिळवली. तिच्या ब्रँडला जबरदस्त प्रसिद्धी मिळाली.विक्रीत विक्रीची वाढ झाली. सध्या तिच्या टीममध्ये १७ जण काम करतात.बहुतेक विक्री तिच्या स्वतःच्या वेबसाइटवरून तसेच अॅमेझोन, मित्रा, नायका यांसारख्या प्लॅटफॉर्मवरून होते. पर्यावरणपूरक साहित्य आणि रीसायकल वापर या तत्वांवर ती ब्रँड चालवते. मधुरेतून सुरू झालेला हा प्रवास आता राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. तिचे वार्षिक उत्पन्न ५० लाख रुपयांहून अधिक झाले

कल्पकतेतून उद्योजकता

एक दिवस मालविकाच्या धाकट्याबहिणीने फेकून देण्यासाठी काही जुने बूट काढले. पण ते टाकून देण्याऐवजी त्यावर काहीतरी नावीन्यपूर्ण करावेसे मालविकाला वाटले. तिने त्या बूटांवर एक सुंदर डिझाइन तयार केले. अम्बिकाने ते बूट कॉलेजमध्ये घातल्यावर तिच्या मैत्रिणींना ते खूप आवडले आणि त्यांनी मालविकाला त्यांच्यासाठीही तसेच डिझाइन बनवण्यास सांगितले.

मानिनी

आहे. पारंपरिक विचारांच्या चौकटीतून बाहेर पडून स्वतःची ओळख निर्माण करणारी मालविका सक्सेना ही आज उद्योजकतेतील प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे.

दूर करा मासिक पाळीच्या तक्रारी

महिलांना मासिक पाळीशी संबंधित अनेक समस्या असतात. काहीजणींची पाळी अनियमित असते. काहींना या काळात वेदना जाणवतात. तसंच इतर तक्रारीही असतात. काही नैसर्गिक घटकांमुळे या समस्यांवर नियंत्रण मिळवता येतं. अशाच काही नैसर्गिक घटकांविषयी जाणून घेऊ.

► थंडीत गूळ खाल्ला जातो.

गूळ उष्ण असल्यामुळे नियमित सेवन केल्यास मासिक पाळीच्या काही तक्रारी दूर होऊ शकतात. मासिक पाळी अनियमित असेल तर गूळ खाता येईल. मासिक पाळी दरम्यान पोटाला गोळे येण्याची समस्याही गूळामुळे दूर

मी ३८ वर्षांची महिला असून माझ्या लग्नाला दहा वर्षे झाली आहेत. मला आठ वर्षांची मुलगी असून माझा प्रेमविवाह झाला आहे. लग्नाआधी जवळपास सात वर्षे माझी आणि पतीची ओळख होती. तेव्हा सगळं काही सुरळीत सुरू होतं. पण लग्नानंतर सगळं काही बदलत गेलं. आमच्यात दुरावा निर्माण झाला. यामागची नेमकी कारणं मलाही सांगता येणार नाहीत. पण आम्ही एकमेकांपासून मनाने दूर झालो एवढं खरं. आम्ही मुलीच्या भविष्याचा विचार

समजून घे. यानंतर पतीशी बोल. त्याला विश्वासात घे. तुमच्या दोघांच्या एकमेकांविषयी असणाऱ्या अपेक्षा जाणून घ्या. त्याबद्दल चर्चा करा. कोण कशात कमी पडतंय, हे जाणून घ्या. हे नातं टिकवून ठेवायचं की नाही, याचा निर्णय यानंतरच घेता येईल. हे नातं टिकवून ठेवायचं असेल तर दोघांनी मिळून छोटी छोटी उद्दिष्टं ठरवा. ही उद्दिष्टं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक सहल आयोजित करणं, मुलीचा अभ्यास घेणं,

मुलीशी खेळणं अशी काही उद्दिष्टं ठरवता येतील. यासोबतच एखाद्या कार्यशाळेला एकत्र जाणं असे उपक्रमही राबवता येतील. वेगळं होण्याचा निर्णय घेतला तर आपल्या जबाबदाऱ्यांची विभागणी करा. तुम्ही एका मुलीचे पालक आहात ही बाब विसरू नका. लग्न टिकवून ठेवणं तसंच घटस्फोट घेणं या दोन्ही निर्णयांचे परिणाम आणि दुष्परिणाम आहेत. या सगळ्या बाबींचा नीट विचार करून योग्य तो निर्णय घ्या.

मनाने दूर झालो आहोत...

करून एकाच छताखाली परक्याप्रमाणे एकत्र रहात आहोत. आमच्यात भावनिक बंध उरलेले नाहीत. आम्ही समुपदेशकांचीही मदत घेतली. पण कोणताही फायदा झाला नाही. आमच्यातला दुरावा काही केल्या संपत नाही. अशा परिस्थितीत मी काय करू?

- या लग्नाकडून, नात्याकडून असणाऱ्या अपेक्षांचा विचार कर. तुमच्यात दुरावा येण्याच्या कारणांचा शोध घे. तुला नेमकं काय हवं आहे हे

काय करू?

स्ट्रेटर, कर्लर ही सगळी हीटिंग प्रोडक्ट्स आहेत. तापमान गरजेपेक्षा अधिक असेल तर केस जळू शकतात. त्यामुळे या उत्पादनांचा वापर काळजीपूर्वक करायला हवा.

व्हा उद्योजिका

तुम्हाला यशस्वी व्यावसायिक महिला बनायचे असलेलं सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या व्यवसायाची कल्पना स्पष्ट असणे आवश्यक आहे. अनेक वेळा आपण इतरांच्या यशाने इतके प्रभावित होतो की आपणही तोच व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतो. पण खरोखर, तुम्हाला हा व्यवसाय करण्यात स्वारस्य आहे का हे तुम्ही आधी ठरवण्याची गरज आहे. यानंतर, व्यवसायात गुंतवणुकीसाठी आवश्यक असलेल्या भांडवलाबद्दल आणि त्याची जोखीम आणि बाजारपेठेबद्दल देखील पुरेशी माहिती मिळवा. लक्षात ठेवा,छोट्या प्रमाणावर सुरू झालेले व्यवसाय हळूहळू वाढू शकतात आणि मोठं यश मिळवू शकतात. त्यामुळे सुरुवातीला व्यवसाय छोट्या प्रमाणावर सुरू केला तरी चालेल. कारण जेव्हा तुम्ही कमी भांडवल गुंतवता, तेव्हा तोटाही कमी होतो. नोकरी आणि व्यवसायातील सर्वात मोठा फरक म्हणजे इथे तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. इतकेच नाही तर कधी कधी कठोर परिश्रमानंतरही तुम्हाला तुमच्या व्यवसायात नफा मिळवता येत नाही. त्यामुळे तुम्हाला एक यशस्वी व्यावसायिक महिला बनायचे असलेलं तुम्ही नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी तयार असले पाहिजे. तेव्हा पूर्ण विश्वास आणि ठाम रहा. व्यवसाय करत असताना कधी नफा तर कधी तोटा सहन करावा लागतो. पण याचा अर्थ असा नाही की तुमच्यात यशस्वी व्यावसायिक महिला होण्याचे गुण नाहीत. तेव्हा तुम्ही स्वतःच्या क्षमतेवर आणि निर्णयांवर विश्वास ठेवा

स्किल डेव्हलपमेंट

आणि पुढे जा.

रसगंधा

कटलेट्स वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येतात. मोड आलेले मूग आणि कांदाच्या पातीचा वापर करून चविष्ट कटलेट्स किंवा पॅटिस बनवता येतील. संध्याकाळी चहासोबत हा पदार्थ मस्त लागेल.

साहित्य : दोन कप मोड आलेले मूग, चिरलेली कांदाची पात पाव कप, दोन हिरव्या मिरच्या, बारीक ठेचलेला लसूण एक चमचा, मीठ आणि तेल.

कृती : मोड आलेले मूग मिस्रमध्ये रवाळ वाटून घ्या. हे वाटण एका भांड्यात काढून घ्या. त्यात कांदाची पात, मीठ, हिरव्या मिरचीचे तुकडे, लसूण आणि मीठ घालून मिसळून घ्या. या मिश्रणाचे छोटे चपटे गोळे बनवून घ्या. आता तव्यावर किंवा फ्राईंग पॅनमध्ये तेल थोडं तेल घाला. तेल तापल्यावर मूगाच्या मिश्रणाचे चपटे गोळे ठेवा. सोनेरी रंगावर तळून घ्या. मूग आणि कांदाच्या पातीचे हे कटलेट्स सॉस किंवा चटणीसोबत खाता येतील.

मूग आणि कांदाच्या पातीचे पॅटिस

मूग आणि कांदाच्या पातीचे हे कटलेट्स सॉस किंवा चटणीसोबत खाता येतील.

दूर करा स्माईल लाईन्स

इकॅन्सूल फोडून त्यातील तेल हलक्या हाताने ओठाभोवती लावा. काही फेस एक्सरसाइजचाही यासाठी चांगला उपयोग होतो. ओठ पुढे करून ज म्हाणाच्यासारखा आकार करा, १० सेकंद थांबा. असे १० वेळा करा.स्माईल स्ट्रेच करा. त्यासाठीपूर्ण हसा आणि१० सेकंद ओठ आवळून घडू ठेवा. गालांमध्ये दिवसातून २-३ वेळा १० सेकंदांसाठी हवा भरून गाल फुगवा. जर हे घरगुती उपाय पुरेसे नसतील तर त्वचेचा ओलावा वाढवणारे आणि सुरकुत्या मऊ करणारे हायड्रुरॉनिक ॲसिड सिरम तुम्ही वापरू शकता. कोलॅजन

स्कीन केअर

ओलावा राहातो, त्यामुळे सुरकुत्या कमी दिसतात.सूर्यापासून संरक्षण मिळण्यासाठी रोज किमान एसपीएफ ३० सनस्क्रीन वापरा. कारण उन्हात असलेल्या यूव्ही किरणांमुळे सुरकुत्या वाढतात.झोप योग्य प्रमाणात घ्या. कारण झोप कमी झाली तर त्वचा पटकन थकलेली दिसते. शुद्ध खोबरेल तेलाचे किंवा बदाम तेलाचे ओठाभोवती हलक्या हाताने रोज रात्री मसाज करा.- दिवसातून एकदा १५ मिनिटे अलोकॅसा जेल लावल्याने त्वचा मऊ व टाईट होते.व्हिटॅमिन

अस्मिता

कांदाच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वांच्याच डोक्यात पाणी आलं आहे. नेहमीच्या दुप्पट-तिप्पट दराने मिळणारा कांदा जपून वापरणं आघाने आलंच. कांदा मनसोक्त खाताच येत नाही. पण हा महागडा कांदा बाजारातून आणण्याऐवजी घरीच पिकवला तर... कांदा घरी पिकवणं शक्य आहे. कांदाच्या लागवडीची प्रक्रिया जाणून घेऊ.

कांदाची शेती अगदी सोप्या पद्धतीने करता येते. कांदाच्या लागवडीसाठी फार जागाही लागत नाही. कांदाच्या वाढीसाठी वातावरण थंड आणि आल्हाददायक लागतं. आर्द्रता आणि पाऊस कांदाच्या पिकाला चालत नाही. त्यामुळे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ कांदाच्या लागवडीसाठी उत्तम मानला जातो. थोडी मोकळी जागा किंवा अगदी कुंडीतही कांदाची लागवड करता येते. पण कांदाला सुपीक आणि कसदार माती लागते, ही बाब नेहमी लक्षात ठेवावी.

लागवडीसाठी सर्वप्रथम कांदाच्या बिया लागतील. या बिया नर्सरीतून किंवा ऑनलाईन विकत घेता येतील. ट्रे, सेंद्रीय खतं, शेण, पाणी हे साहित्य लागेल. कांदाची लागवड करण्यासाठी त्याच्या बिया एक दिवस पाण्यात भिजवून ठेवा. या बियांमधलं पाणी काढून टाका आणि त्या दोन ते तीन दिवस मोकळ्या जागेत ठेवा. आता ट्रेमध्ये माती घाला आणि त्यात कांदाच्या बियांची पेरणी करा. कांदाच्या बियांना अंकुर फुटायला सहा ते आठ आठवडे लागतात. तेवढ्या वेळात कांदा लागवडीसाठीची जागा तयार करून घ्या. बालकनी, गच्ची, मोकळी जागा

अशा पिकवा कांदा

यापैकी कशाचीही निवड करता येईल. कांदासाठी चांगलं खतही लागेल. शक्यतो सेंद्रीय खतांचा वापर करा. दरम्यानच्या काळात ट्रेमधल्या रोपट्यांकडे लक्ष ठेवा. वेळेत पाणी घालत रहा. कांदाच्या वाढीसाठी माती ओलसर राहायला हवी. ट्रेमध्ये पेरलेल्या बियांना अंकुर फुटल्यावर कुंडीत किंवा मोकळ्या जागेत लागवड करा. कांदा जमिनीखाली उगवत असल्यामुळे दोन रोपट्यांच्या मध्ये साधारण १५ सेंटीमीटरच अंतर असायला हवं. यामुळे कांदाची वाढ योग्य प्रकारे होईल. साधारण चार ते पाच महिन्यांनंतर कांदे कापणीसाठी तयार होतील. कांदाचा बरचा भाग मातीतून बाहेर दिसू लागला की कापणीसाठी तयार झाला असं समजावं. पात पिवळी पडू लागली की कांदाचं पीक मातीतून बाहेर काढता येईल. कांदा बाहेर काढल्यानंतर दोन ते तीन दिवस बाजूला ठेऊन घा. त्यानंतर पात कापून टाका. आता या कांदाचा वापर तुम्ही करू शकता.

एक संकल्प... त्वचेसाठी

नव्या वर्षात बरेच संकल्प केले जातात. कोणाला वजन कमी करायचं असतं तर कोणाला आर्थिक नियोजनाची ओढ असते. आरोग्यविषयक संकल्पही केले जातात. चला तर, मग आपल्या त्वचेचं सौंदर्य टिकवण्यासाठी काही संकल्प करू या.

♥ मेक अप अधिक काळ राहिल्यामुळे त्वचा निस्तेज दिसू लागते. चेहऱ्यावर रात्रभर मेक अप ठेवल्यामुळे त्वचेवर वेळेआधीच सुरकुत्या दिसू लागतात. हे टाळण्यासाठी रात्री मेक अप काढून झोपणं गरजेचं आहे. रात्रीच्या वेळी त्वचेची झीज भरून निघते. पण मेक अपमुळे या प्रक्रियेत अडथळे येतात. त्यामुळे कितीही दमणूक झाली तरी मेक अप काढल्याशिवाय झोपू नका.

♥ झटपट तजेला मिळवण्यासाठी फेस वाईप्सचा वापर केला जातो. फेस वाईप्समुळे चेहरा स्वच्छ होत असला तरी त्वचेचं नुकसान होऊ शकतं. त्वचेच्या स्वच्छतेसाठी क्लिंजर किंवा पाण्याचा वापर करावा. नव्या वर्षात फेस वाईप्स बाजूला ठेऊन

ब्युटी टॉक

द्या.

♥ सनस्क्रीन कधीही टाळू नका. कडक उन्हातच नाही तर थंडीतही सनस्क्रीन लावायला हवं. यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचं रक्षण होतं. त्यामुळे उन्हात बाहेर पडताना नेहमीच सनस्क्रीन लावा.

♥ त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे. भरपूर पाणी प्यायल्यामुळे शरीरातली विषद्रव्ये निघून जातात आणि त्वचा छान तजेलदार दिसू लागते. त्वचेच्या आरोग्यासाठी दिवसभरात किमान दोन लीटर पाणी पिणं गरजेचं आहे.

हेअर केअर

स्ट्रेटर वापरण्याआधी...

अनेकजणी स्ट्रेटर, कर्लरचा वारंवार वापर करतात. केसांच्या स्टायलिंगसाठी या उपकरणांचा वापर केला जातो. मात्र ही हेअर स्टायलिंग प्रोडक्ट्स सतत वापरल्यामुळे केस खराब होऊ शकतात. केसांचा पोत बिघडू शकतो. केस वारंवार तुटू लागतात. केसांना फाटे फुटू लागतात. वेळेवेळी स्टायल केल्यामुळे केसांच्या रचनेवरही परिणाम होऊ शकतो.

स्ट्रेटर, कर्लर ही सगळी हीटिंग प्रोडक्ट्स आहेत. तापमान गरजेपेक्षा अधिक असेल तर केस जळू शकतात. त्यामुळे या उत्पादनांचा वापर काळजीपूर्वक करायला हवा.

लॉईफस्टाईल

कोणता रंग निवडावा?

भारतीय महिलांचा वर्ण सर्वसाधारणपणे गव्हाळ किंवा सावळा असतो. त्यामुळे आपल्या त्वचेच्या रंगानुसार मेक अप उत्पादनांची निवड करावी लागते. क्लिपस्टिक असो किंवा फाउंडेशन, चेहऱ्याच्या रंगाला मिळतीजुळती शेड हवी. नेलपॉलिशचीही तसंच आहे. आपल्या त्वचेला साजेसं नेल पॉलिश हवं. पॅन्शनेट प्लम रंगाचं नेल पॉलिश खूप सुंदर दिसतं. हा रंग बराच काळ टिकूनही राहतो. यासोबतच सोनेरी, रोझ बॅलेट, टोमॅटो रेड, जांभळा हे रंगही भारतीय त्वचेवर शोभून दिसतात.

स्मार्ट शॉपिंग

खरेदी महागड्या वस्तूंची

खरेदी करायला कोणाला आवडत नाही? त्यातही मैत्रिणीची किंवा ऑफिसमधल्या सहकाऱ्याची छानशी साडी किंवा ड्रेस घेऊन आपल्यालाही असाच एखादा ड्रेस घ्यावासा वाटतो. मग दुकानात जाऊन एखादा ड्रेस निवडला जातो. पण प्रत्यक्षात आपल्याला महागड्या ड्रेस किंवा साडीची गरज आहे का, याचा विचार कधीच केला जात नाही. त्यामुळे गरज नसताना महागडे कपडे विकत घेऊ नका.

बाजारातली फॅशन सतत बदलत असते. त्यामुळे आपण घेतलेला ड्रेस दुसऱ्या कोणत्या पद्धतीने वापरता येईल याची विचार करा.

किचन टिप्स

अॅव्होकॅडो खरेदी करताना...

अॅव्होकॅडो हे फळ बरंच लोकप्रिय झालं आहे. हे फळ तब्बेतीसाठी चांगलं असतं, असं म्हणतात. अॅव्होकॅडोची खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. अॅव्होकॅडो नरम आहे याची खात्री करून घ्या. यासाठी हे फळ अंगठ्याने थोडं दाबून बघा. लगेच खायचं नसेल तर फार पिकलेलं फळ घेऊ नका. पिकलेल्या अॅव्होकॅडोचा रंग गडद हिरवा किंवा जांभळट असतो. कच्चे अॅव्होकॅडो पोपटी रंगाचं असतं.

महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांना एनर्जी लीडरशिप अवॉर्ड

■ महासागर प्रतिनिधी

नागपूर, दि. ४ :

महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना इंग्लंडच्या वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्सतर्फे ऊर्जा क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल नुकताच एनर्जी लीडरशिप अवॉर्ड २०२५ प्रदान करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात परिवर्तन चालू असून त्यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कामामुळे हा सन्मान झाला आहे. महावितरणच्या कामगिरीत राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर व अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले. या पुरस्काराचे श्रेय महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आहे, असे लोकेश चंद्र यांनी सांगितले.

वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्सचे प्रमुख पाब्लो स्टॅन्ले व अध्यक्ष हेन्री आर. यांच्या स्वाक्षरीने मा. लोकेश चंद्र यांना पुरस्कारस्वरूप प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स ही इंग्लंडमधील जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त संस्था आहे.

प्रशस्तीपत्रात म्हंटले आहे की, ऊर्जा क्षेत्रातील असामान्य नेतृत्व, प्रशासनातील दूरदृष्टी आणि महाराष्ट्राच्या वीजवितरण क्षेत्रातील असामान्य योगदानाबद्दल मा. लोकेश चंद्र यांना एनर्जी लीडरशिप अवॉर्ड प्रदान करण्यात येत आहे. कार्यक्षमता, कल्पकता आणि सेवेबद्दलच्या समर्पित वृत्तीमुळे मा. लोकेश चंद्र यांनी अक्षय्य ऊर्जाच्या वापराला चालना देण्यासोबतच लाखो नागरिकांना भरवाशाचा वीज पुरवठा करण्यात प्रमुख भूमिका बजावली आहे.

अक्षय्य ऊर्जेचा वापर करून वीजखरेदी खर्चात मोठी बचत करून वीजदरात कपात करण्याची ऐतिहासिक कामगिरी महावितरणने केली आहे, अशा प्रकारे वीजदरात कपात करणारी



महावितरण ही देशातील पहिलीच सार्वजनिक वीज वितरण कंपनी आहे. पुढील पाच वर्षात वीज खरेदीमध्ये अक्षय्य ऊर्जेवर भर दिल्यामुळे महावितरणची सुमारे ६६ हजार कोटी रुपयांची बचत होणार असल्याने पाच वर्षे वीजदरात कपात शक्य झाली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठीच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या अंमलबजावणीत लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात महावितरणने महत्वाची कामगिरी बजावली आहे. राज्यात टिकटिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारून त्यावर ४५ लाख कृषी पंप चालविण्याची ही १६,००० मेगावॅट क्षमतेची गेम चेंजर योजना आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळवून देण्याच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती योजनेमध्ये राज्यातील ग्राहकांनी नुकताच एक हजार मेगावॅटचा टप्पा ओलांडला. महाराष्ट्रात या योजनेची अंमलबजावणी महावितरण करत आहे. शेतकऱ्यांना हक्काची सिंचन व्यवस्था मिळण्यासाठी शेतात सौर कृषी पंप बसविण्यामध्ये महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने देशात सर्वाधिक पंप बसविले आहेत.

■ महासागर प्रतिनिधी

नागपूर, दि. ४ :

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी नागपूरच्या संविधान चौकात पाच दिवसांपासून सुरु असलेले राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. ओबीसींच्या १४ मागण्यांपैकी १२ मागण्या सरकारने मान्य केल्या असून, या मागण्यांसंदर्भातील शासन आदेश एका महिन्यात काढला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी उपोषण थांबवण्याची घोषणा केली.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर सुरु केलेले उपोषण सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य केल्यानंतर मागे घेतले. यावेळी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला. या निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या संघटनांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला.

नागपूरसह अनेक ठिकाणी सरकारच्या या निर्णयाची होळी करून मोर्चे काढण्यात आले. हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागेल, असा आरोप ओबीसींकडून करण्यात येत होता. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने नागपुरात सुरु केलेल्या साखळी उपोषणाच्या ठिकाणी आज मंत्री अतुल सावे आणि परिणव

१४ पैकी १२ मागण्या सरकारकडून मान्य : एका महिन्यात जीआर काढणार : अतुल सावेची मध्यस्थी फळाला



फुके यांनी भेट दिली.

ओबीसी आरक्षणाला गदा येणार नाही याची काळजी घेतल्याचे अतुल सावे आंदोलकांना म्हणाले. शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने जे नुकसान झाले त्यावर प्रक्रिया सुरु केली आहे. ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय आम्ही अर्थ मंत्रालयाकडे पाठवला आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आपल्या एकूण १४ मागण्या मांडल्या आहेत. ओबीसी वसतिगृहासाठी नागपूरमध्ये दोन इमारती उपलब्ध करून दिल्या जाण्याचा निर्णय झाला आहे. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या मागण्यांबाबत त्याप्रमाणेच त्यांना मिळणार आहे, त्यामुळे

महामंडळ तयार केली आहेत. ५-५ कोटी रुपयांचा निधी दिला, आता ५०-५० कोटी निधी प्रत्येक महामंडळाला देणार आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसींसाठी अभ्यासिका सुरु कु. महामंडळांना एक हजार कोटी पेक्षा जास्त निधी उपलब्ध होणार आहे, असे अतुल सावे म्हणाले.

हैदराबाद गॅझेटमुळे

ओबीसींना धक्का नाही

हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे अतुल सावे यांनी स्पष्ट केले. हैदराबाद गॅझेटप्रमाणेच जी नावे असतील त्याप्रमाणेच त्यांना मिळणार आहे, त्यामुळे

ओबीसी महासंघाच्या प्रमुख मागण्या

- मराठा जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येऊ नये व सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये.
- ओबीसी मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमास शंभर टक्के शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी.
- गुणवंत मुलांमुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती ७५ विद्यार्थ्यांची संख्या वाढवून २०० विद्यार्थी करण्यात यावी.
- महाज्योती या संस्थेकरिता एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी.
- बार्टीप्रमाणे महाज्योतीची कामे ओबीसी प्रवर्गातील संस्थेला देऊन रोजगार उपलब्ध द्यावा.
- म्हाडा व सिडको तर्फे बांधून देण्यात येणाऱ्या घरकलु योजनेत ओबीसी संवर्गाकरिता आरक्षण लागू करण्यात यावे.
- ओबीसी मुला व मुलींचे वसतिगृह ओबीसी बहुजन कल्याण विभागाकडे हस्तांतरित करावे.
- ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी आर्थिक विकास महामंडळामार्फत उपलब्ध करून देणाऱ्या कर्जासाठी फक्त शेती गहाण ठेवण्याची अट काढून टाकावी.

काळजी करण्याची काहीच गरज नाही, असेही त्यांनी सांगितले. यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या १२ मागण्या आज सरकारने मान्य केल्या आहेत. आता आपण आपले उपोषण मागे घ्यावे अशी विनंती मंत्री अतुल सावे यांनी बबनराव तायवाडे यांना केली.

एक महिन्यात शासन आदेश काढणार

मंत्री अतुल सावे यांनी आश्वासन दिले

को, मान्य करण्यात आलेल्या १२ मागण्यांबाबत एक महिन्याच्या आत शासन आदेश काढला जाईल. सरकारच्या या आश्वासनानंतर बबनराव तायवाडे यांनी उपोषण मागे घेतले. तसेच नागपूर

व्यतिरिक्त लातूर, वडीगोद्री, कल्याण, ठाणे, गोंदिया, भंडारा याठिकाणी सुरु असलेले आंदोलन थांबवण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देणार आहेत. यापुढे भविष्यात ओबीसीवर कुठल्याही प्रकारची गदा आल्यास, तेव्हा एवढ्याच ताकदीने आपण उभे राहू आणि ओबीसीच्या संविधानिक अधिकाराचे रक्षण करू, असे बबनराव तायवाडे म्हणाले. नागपूर येथे सुरु असलेले उपोषण अतुल सावे यांच्या हस्ते थांबवत आहेत, असे म्हणत बबनराव तायवाडे यांनी अतुल सावेंच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण सोडले.

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार



■ महासागर प्रतिनिधी

चंद्रपूर, दि. ४ :

सावली वनपरिक्षेत्रअंतर्गत येणाऱ्या पाथरी उपवन क्षेत्रातील असोलामेंडा नहराला लागून असलेल्या शेतात निंदण करीत असलेल्या पांडुरंग भिकाजी चिचाने या शेतकऱ्याला वाघाने शेतातून उचलून नेऊन ठार केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना समोर येताच गावात भीती व दहशतीचे वातावरण आहे.

पाथरी या गावातील पांडुरंग भिकाजी चिचाने हा शेतकरी विरखल मार्गालगत लगत असोलामेंडा नहराला लागून असलेल्या शेतात गुरुवार ४ ऑगस्टचे सकाळी निंदनेचे काम करीत होता. त्याच दरम्यान तिथे वाघाने आला

आणि शेतकऱ्याला उचलून नेऊन ठार केल्याची खळबळ जनक घटना घडलेली आहे.

या घटनेची माहिती वन परिक्षेत्र विभागाला व पोलीस विभागाला देण्यात आलेली आहे. याच परिसरात वाघिणीने नुकताच पिलांना जन्म दिल्याची माहिती मिळत असून विरखल परिसरात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ऐन शेतीच्या हंगामात वाघाचा धुमाकूळ सुरु झाल्याने शेतकरी भयभीत झाल्याने भाग म्हणून बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या विविध तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेक नागरिकांनी जीव गमावला आहे.

एका दिवसात ३९४ प्रवाशांची धरपकड

■ महासागर प्रतिनिधी

अमरावती, दि. ४ :

मध्य रेल्वेवरून

विनातिकीट प्रवास करणाऱ्या

प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून तिकीटधारक प्रवाशांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात प्रवासी सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करीत आहेत.

या तक्रारीची दखल घेऊन मध्य रेल्वेने आता विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी कंबर कसली आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील आठ रेल्वे स्थानकांवर विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. एका दिवशी सुमारे ३९४ प्रवाशांना पकडून २ लाख ९१ हजार ६४० रुपये दंड वसूल करण्यात आला.

या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत ७३ तिकीट तपासणीस आणि रेल्वे सुक्ष्म दलाचे (आरपीएफ) १० कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेत रेल्वेच्या हद्दीत व्यवसाय करणाऱ्या चार अनधिकृत विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये कारवाईदरम्यान अनेक प्रवासी

२.९१ लाख रुपये नियमबाह्य

प्रवास करताना

दाढळले.

त्यात

डब्यातून चुकीच्या तिकिटावर

प्रवास करणे, जादा सामान

स्वतःजवळ बाळगणे आदी प्रकरणी

कारवाई करण्यात आली. रेल्वे

कायदा कलम १४५(ब) अंतर्गत

ही कारवाई करण्यात आली.

प्रवाशांना सुरक्षित, सुकर व

आरामदायक प्रवासाची सुविधा

देण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून,

रेल्वे नियमितपणे मेल-एक्सप्रेस,

पॅसेंजर, विशेष ट्रेनसह व्यापक

तिकीट तपासणी मोहीम राबवत

असते. स्थानक तपासणी, अचानक

घाड तपासणी, किल्लाबंदी

तपासणी, व्यापक तपासणी व मेगा

तिकीट तपासणी मोहिमांचा यात

समावेश आहे.

मध्य रेल्वेने एप्रिल ते जुलै २०२५

या कालावधीत तिकीट तपासणीत

विनातिकीट १४.४३ लाख प्रवाशांना

पकडले असून त्यांच्याकडून एकूण

८६.७३ कोटी रुपयांचा दंड वसूल

केला आहे. या कारवाईमध्ये

भुसावळ विभाग अव्वल आहे.

आयुष्य हा एक प्रवास आहे, कधी सोपा, कधी कठीण, तर कधी भावनांनी भरलेला. या प्रवाशांना पर्वतांची सखा आणि मनःस्थिती नात्यांची ऊब मिळाली तर तो प्रवास खास ठरतो. पर्वतांचा एक वेगळी गोष्ट मनाचे श्लोक या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात मनवा आणि श्लोक यांचा प्रवास दाखवला असून, त्यात त्यांची नाती, विचार आणि स्वप्न यांचा सुंदर संगम दिसणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरमध्ये ते दोघे पर्वतांच्या दिशेने चालत निघाल्याचं दिसत असून, त्यांचे पांमोरे रूप या प्रवासाच्या कहाणीची उत्सुकता वाढवतं. या प्रवासात त्यांचं प्रेम फुलणार का, त्यांच्या सोबत आणखी कोण असेल, ते काय

: सिनेरंग :

पर्वतांच्या कुशीत सुरु होणार

मनाचे श्लोकचा प्रवास

लोकरंजुन

प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक ठरणार आहे. या चित्रपटात मुम्बयी देशपांडे,

राहुल पेंते, पुष्कराज चिरपूटकर, सुव्रत

जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण

परब यांची भूमिका आहे.

मनाचे श्लोक हा चित्रपट १० ऑक्टोबरला

प्रदर्शित होणार असून, याचे लेखन व दिग्दर्शन

मुम्बयी देशपांडे यांनी केले आहे. चित्रपटाचे

निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा असून,

हा चित्रपट स्टारलाईट बॉक्स थिएटरस व नितीन

वैद्य प्रॉडक्शन्स यांनी सादर केला आहे.



जगविख्यात सनडान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ मध्ये झळकलेल्या साबर बॉंड (के.के.एस. पिअर्स) या चित्रपटाचे मुंबईत पार पडलेल्या विशेष पत्रकार परिषदेत ट्रेलर अनावरण करण्यात आले.

दिग्दर्शक रोहन परशुराम कानवडे लिखित हा चित्रपट येत्या १९ सप्टेंबर २०२५ रोजी संपूर्ण देशभरात प्रदर्शित केला जाईल. प्रसिद्ध अभिनेता राणा दग्गुबती यांच्या स्पिरिट मीडिया यांच्यातर्फे या चित्रपटाचे वितरण केले जाईल. या अगोदर स्पिरिट मीडियाने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकलेल्या ग्रीड प्रिक्स विजेता ऑल वी इमर्जिज अज लाईट हा चित्रपट भारतात प्रदर्शित केला आहे.

सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये जगभरातून तब्बल १७ हजार चित्रपटांचे पुरस्कारांकरिता अर्ज आले होते. साबर बॉंड हा सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रवेश करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला. सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट प्रदर्शितही झाला. या चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेला हा पहिला मराठी चित्रपट ठरल्याने नवा इतिहास रचला गेला.

साबर बॉंड चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित



वसलेल्या गावात आनंदला त्याचा बालपणीच मित्र बाल्या भेटतो. बाल्याच्या संपर्कात आल्यावर आनंदला त्याच्या दुःखावर फुकरे घातली जाते. त्याला आपुलकी मिळते. बाल्या आनंदचे सात्वत करतो.

साबर बॉंड या चित्रपटात अभिनेता भूषण मनोज, सूरज सुमन आणि जयश्री जगताप यांचा सशक्त अभिनय पाहायला मिळतो. प्रेम आणि मैत्रीच्या नाजूक बंधांचा या चित्रपटात हळूवारपणे वेध घेतला गेला आहे. या निर्माते नाराज मंजुळे, निखिल अडवाणी, सई ताम्हणकर आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे.

किलोस्कर कुटुंब आलं पारू आदित्यसाठी एकत्र!

प्रत्येक आठवड्याला नवीन टिक्केट्स घेऊन येणारी पारू आणि रेल्वे सुक्ष्म दलाचे (आरपीएफ) १० कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेत रेल्वेच्या हद्दीत व्यवसाय करणाऱ्या चार अनधिकृत विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये कारवाईदरम्यान अनेक प्रवासी

मोहिमेत ७३ तिकीट तपासणीस आणि रेल्वे सुक्ष्म दलाचे (आरपीएफ) १० कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेत रेल्वेच्या हद्दीत व्यवसाय करणाऱ्या चार अनधिकृत विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये कारवाईदरम्यान अनेक प्रवासी

मोहिमेत ७३ तिकीट तपासणीस आणि रेल्वे सुक्ष्म दलाचे (आरपीएफ) १० कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेत रेल्वेच्या हद्दीत व्यवसाय करणाऱ्या चार अनधिकृत विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये कारवाईदरम्यान अनेक प्रवासी

मोहिमेत ७३ तिकीट तपासणीस आणि रेल्वे सुक्ष्म दलाचे (आरपीएफ) १० कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेत रेल्वेच्या हद्दीत व्यवसाय करणाऱ्या चार अनधिकृत विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये कारवाईदरम्यान अनेक प्रवासी

मोहिमेत ७३ तिकीट तपासणीस आणि रेल्वे सुक्ष्म दलाचे (आरपीएफ) १० कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेत रेल्वेच्या हद्दीत व्यवसाय करणाऱ्या चार अनधिकृत विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये कारवाईदरम्यान अनेक प्रवासी

मोहिमेत ७३ तिकीट तपासणीस आणि रेल्वे सुक्ष्म दलाचे (आरपीएफ) १० कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेत रेल्वेच्या हद्दीत व्यवसाय करणाऱ्या चार अनधिकृत विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये कारवाईदरम्यान अनेक प्रवासी

मोहिमेत ७३ तिकीट तपासणीस आणि रेल्वे सुक्ष्म दलाचे (आरपीएफ) १० कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेत रेल्वेच्या हद्दीत व्यवसाय करणाऱ्या चार अनधिकृत विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये कारवाईदरम्यान अनेक प्रवासी

मोहिमेत ७३ तिकीट तपासणीस आणि रेल्वे सुक्ष्म दलाचे (आरपीएफ) १० कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेत रेल्वेच्या हद्दीत व्यवसाय करणाऱ्या चार अनधिकृत विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये कारवाईदरम्यान अनेक प्रवासी

मोहिमेत ७३ तिकीट तपासणीस आणि रेल्वे सुक्ष्म दलाचे (आरपीएफ) १० कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेत रेल्वेच्या हद्दीत व्यवसाय करणाऱ्या चार अनधिकृत विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये कारवाईदरम्यान अनेक प्रवासी

मोहिमेत ७३ तिकीट तपासणीस आणि रेल्वे सुक्ष्म दलाचे (आरपीएफ) १० कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेत रेल्वेच्या हद्दीत व्यवसाय करणाऱ्या चार अनधिकृत विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये कारवाईदरम्यान अनेक प्रवासी

मोहिमेत ७३ तिकीट तपासणीस आणि रेल्वे सुक्ष्म दलाचे (आरपीएफ) १० कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेत रेल्वेच्या हद्दीत व्यवसाय करणाऱ्या चार अनधिकृत विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये कारवाईदरम्यान अनेक प्रवासी

मोहिमेत ७३ तिकीट तपासणीस आणि रेल्वे सुक्ष्म दलाचे (आरपीएफ) १० कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेत रेल्वेच्या हद्दीत व्यवसाय करणाऱ्या चार अनधिकृत विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये कारवाईदरम्यान अनेक प्रवासी

मोहिमेत ७३ तिकीट तपासणीस आणि रेल्वे सुक्ष्म दलाचे (आरपीएफ) १० कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेत रेल्वेच्या हद्दीत व्यवसाय करणाऱ्या चार अनधिकृत विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये कारवाईदरम्यान अनेक प्रवासी

मोहिमेत ७३ तिकीट तपासणीस आणि रेल्वे सुक्ष्म दलाचे (आरपीएफ) १० कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेत रेल्वेच्या हद्दीत व्यवसाय करणाऱ्या चार अनधिकृत विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये कारवाईदरम्यान अनेक प्रवासी

मोहिमेत ७३ तिकीट तपासणीस आणि रेल्वे सुक्ष्म दलाचे (आरपीएफ) १० कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेत रेल्वेच्या हद्दीत व्यवसाय करणाऱ्या चार अनधिकृत विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये कारवाईदरम्यान अनेक प्रवासी

मोहिमेत ७३ तिकीट तपासणीस आणि रेल्वे सुक्ष्म दलाचे (आरपीएफ) १० कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेत रेल्वेच्या हद्दीत व्यवसाय करणाऱ्या चार अनधिकृत विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये कारवाईदरम्यान अनेक प्रवासी

मोहिमेत ७३ तिकीट तपासणीस आणि रेल्वे सुक्ष्म दलाचे (आरपीएफ) १० कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेत रेल्वेच्या हद्दीत व्यवसाय करणाऱ्या चार अनधिकृत विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये कारवाईदरम्यान अनेक प्रवासी

मोहिमेत ७३ तिकीट तपासणीस आणि रेल्वे सुक्ष्म दलाचे (आरपीएफ) १० कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेत रेल्वेच्या हद्दीत व्यवसाय करणाऱ्या चार अनधिकृत विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये कारवाईदरम्यान अनेक प्रवासी

मोहिमेत ७३ तिकीट तपासणीस आणि रेल्वे सुक्ष्म दलाचे (आरपीएफ) १० कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेत रेल्वेच्या हद्दीत व्यवसाय करणाऱ्या चार अनधिकृत विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये कारवाईदरम्यान अनेक प्रवासी

मोहिमेत ७३ तिकीट तपासणीस आणि रेल्वे सुक्ष्म दलाचे (आरपीएफ) १० कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेत रेल्वेच्या हद्दीत व्यवसाय करणाऱ्या चार अनधिकृत विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये कारवाईदरम्यान अनेक प्रवासी

मोहिमेत ७३ तिकीट तपासणीस आणि रेल्वे सुक्ष्म दलाचे (आरपीएफ) १० कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेत रेल्वेच्या हद्दीत व्यवसाय करणाऱ्या चार अनधिकृत विक्रेत्यांवरही कारवाई करण्या